

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक २० जुलै, २०१६ / आषाढ २९, १९३८ (शके)

- | | | |
|-----------------------------------------------------------|---|---------------------|
| (१) मुख्यमंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) गृहनिर्माण मंत्री | | |
| (३) खनिकर्म मंत्री | | |
| (४) राजशिष्टाचार मंत्री | | |
| (५) पर्यटन मंत्री | | |
| (६) कामगार, कौशल्य विकास,
माजी सैनिकांचे कल्याण मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ६१

नवी मुंबईतील भूमाफियांनी सिडकोचे कोट्यवधी रुपयांचे भूखंड बळकाविल्याबाबत

(१) * २१३१० अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील सिडकोच्या मालकीचे ऐरोली सेक्टर-९ (ई) व कोपरखैरणे सेक्टर-९९ या दोन भूखंडांची बनावट कागदपत्रे बनवून त्यावर इमारती उभारून त्यातील सदनिका लाखो रुपयांना विकल्याची बाब माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) कोपरखैरणे नोड मध्ये सेक्टर ९९ अस्तित्वात नाही. तथापि, ऐरोली सेक्टर- ९ ई येथील भूखंड क्रमांक ७ च्या वाटपाबाबत महामंडळाचे बनावट दस्ताऐवज तसेच, त्रिपक्षीय करारनाम्याबाबतची बनावट कागदपत्रे तयार करून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम परवाना घेण्यात आल्याचे दिसून आल्याने मे. शुभ होम डेव्हलपर्सचे मालक व इतर एक यांचे विरुद्ध सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथे गुन्हा क्रमांक । ७२/२०१६, दिनांक ३१.०५.२०१६ रोजी दाखल करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कळमनूरी नगरपरिषदेला नियोजन विभागातील कर्मचाऱ्यांच्या
 निष्काळजीपणामुळे अनुदान प्राप्त न झाल्याबाबत**

(२) * २२२८९ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळमनूरी (जि. हिंगोली) नगरपरिषदेला नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करण्याकरिता व महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतर्गत प्राप्त होणारे सव्वा दोन कोटीचे अनुदान नियोजन विभागातील कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे दिनांक ३१ मार्च, २०१६ ला बी.डी.एस.टाकले गेलेले नाही, त्यामुळे शहरातील विकासकामांकरिता मिळणारा निधी प्राप्त होऊ शकला नसल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून नियोजन विभागातील कर्मचाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२)

- नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना व महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) या जिल्हास्तर योजना आहेत.
- सन २०१५-१६ मध्ये हिंगोली जिल्ह्यास नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना व महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) या दोन योजनांखाली प्रत्येकी रु.२०० लक्ष इतकी तरतूद उपलब्ध होती.

- पुनर्विनियोजनानंतर नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेसाठी रु.१७० लक्षा तर महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) या योजनेसाठी रु.१५० लक्षा इतकी तरतूद उपलब्ध झाली.
 - नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेसाठी उपलब्ध रु.१७० लक्षाचा संपूर्ण निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आहरित करण्यात आला. सदर निधीचे वाटप करण्यात आले असून त्यापैकी कळमनूरी नगरपरिषदेस रु. २६.५२ लक्षाचे वाटप करण्यात आले आहे.
 - महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) या योजनेसाठी उपलब्ध रु.१५० लक्षापैकी रु.९८.८८ लक्षा इतका निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आहरित करण्यात आला. त्यापैकी कळमनूरी नगरपरिषदेस रु.३८.९७२ लक्षाचे वाटप करण्यात आले.
 - महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) या योजनेखालील उर्वरित रु.५१.१२ लक्षा निधी दि.३१.३.२०१६ रोजी बी.डी.एस.प्रणालीव्दारे आहरित करताना तांत्रिक अडचणीमुळे आहरित होऊ शकला नाही .
 - जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या अहवालानुसार तांत्रिक अडचणीमुळे निधी आहरित व वितरित झाला नसल्यामुळे त्यास कोणीही वैयक्तिक जबाबदार नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**वांद्रे (पुर्व), मुंबई येथील स्कायवॉकखाली अनधिकृतपणे
करण्यात आलेली बांधकामे निष्कासित करणेबाबत**

(३) * १९५६५ श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वांद्रे (पूर्व), मुंबई येथील स्कायवॉकखाली अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने पाहणी करून सदर बांधकामे निष्कासित करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) वांद्रे (पूर्व) मुंबई येथील स्कायवॉकखाली पदपथावर तात्पुरत्या स्वरूपातील झोपड्या, स्टॉल्स इत्यादी आढळून आले आहेत.

(२) वांद्रे (पूर्व) मुंबई येथील स्कायवॉकखालील जमीन ही पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या मालकीची आहे. त्यावरील कारवाई करणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे.

सदर जागेवरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत मागणी केल्यास लागणारे मनुष्यबळ व यंत्रसामुग्री बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येते.

तथापि, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व) येथील सदर स्कायवॉक खालील अनधिकृत बांधकामे पदपथावर असल्याने महापालिकेमार्फत दि.०१.०२.२०१६, ०५.०५.२०१६ व ०६.०६.२०१६ रोजी निष्कासित करण्यात आलेली आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईत विविध ठिकाणच्या उड्डाणपुलांखाली अवैध पार्किंग होत असल्याबाबत

(४) * २०६९४ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सर जे.जे. उड्डाणपुल, लालबाग, डॉ.बाबासाहेब उड्डाणपुल, सायन सर्कल, वाडी बंदर फ्री वे उड्डाणपुल, चेंबूर आरसीएफ जवळील उड्डाणपुल आणि विजय लॉन वाशीनाका येथील उड्डाणपुल इत्यादी विविध ठिकाणच्या उड्डाणपुलांखाली मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग केली जात असून याकडे वाहतुक पोलीस दुर्लक्ष करित असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने अवैध पार्किंग करणाऱ्यांवर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित वाहतूक पोलिसांवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

तथापि, मुंबई शहरातील सर जे. जे. उड्डाणपूल, लालबाग उड्डाणपूल आणि विजय लॉन उड्डाणपूलाखाली अवैधरित्या पार्क केलेल्या ९९८ वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. उड्डाणपूलाखाली अवैधरित्या पार्क केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात असल्यामुळे वाहतूक पोलीसांवर कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अंबरनाथ (जि.ठाणे) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील
असुविधांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याबाबत**

(५) * १९३६४ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय कौशल्य विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांतील अपुऱ्या सुविधा/त्रुटी दूर करून पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या असल्याचे मा.मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभा तारांकित प्रश्न क्र.४३३८३ ला दिनांक २२ मार्च, २०१६ रोजी वा त्या सुमारास दिलेल्या उत्तरामध्ये आश्वसित केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अंबरनाथ (जि.ठाणे) येथे सन १९६३ मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुमारे दिड हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून तेथील प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली असल्याचे, जुनाट यंत्रसामुग्री, तसेच पिण्याच्या पाण्याची देखील गैरसोय होत असल्याचे, तसेच विद्यार्थ्यांच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या वसतीगृहाचे काम देखील अद्यापी पूर्ण झाले नसल्याचे, दिनांक ७ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच सदर संस्थेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ दोनच सफाई कर्मचारी व एकही सुरक्षा रक्षक नियुक्त केले नसल्याचेही त्याच सुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, प्रशिक्षण संस्थेतील गैरसोयीबाबत स्थानिक मा.लोकप्रतिनिधी तसेच अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांशी भेट घेवून, संस्थेतील गैरसोयी दूर करण्याबाबतचे निवेदन संस्थेचे प्राचार्य तसेच मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचेकडे दिनांक ७ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास दिले असून निवेदनाच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) व (२) होय.

अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रसाधनगृह दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेला प्रस्ताव जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी ठाणे कार्यालयाने दिनांक ०४.०७.२०१६ रोजी प्रादेशिक कार्यालयास मान्यतेस्तव सादर केला आहे. दरम्यान MIDC अंबरनाथ यांनी आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात केल्यामुळे पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेवर परिणाम झाला होता. जुनाट यंत्रसामग्रीच्या ठिकाणी नवीन यंत्रसामग्री खरेदीची प्रक्रिया संचालनालयाकडून सुरु झाल्यावर यंत्रसामग्रीसाठी निधी उपलब्ध करण्यात येईल.

(३) हे खरे नाही.

सादर संस्थेमध्ये ०२ सफाई कामगार व ०६ सुरक्षा रक्षक कंत्राटी तत्वावर नेमलेले असून, वसतीगृहासाठी ०१ सफाई कामगार व ०३ सुरक्षारक्षकांचे पद निर्माण करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) शासनाकडे सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने संस्थेच्या प्राचार्याने प्रसाधनगृह दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. नवीन यंत्रसामग्री खरेदीबाबतची कार्यवाही संचालनालयाच्या स्तरावर सुरु असून, पिण्याचे पाणी मुबलकरित्या उपलब्ध करण्यात आले आहे. संस्थेतील ४४ विद्यार्थी बांधकाम पूर्ण झालेल्या वसतीगृहांचा लाभ घेत आहेत. तसेच, वसतीगृहातील सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांचे पद निर्माण करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

भांडुप (मुंबई) येथील महापालिकेच्या नियोजित सुपर स्पेशलिटी रुग्णालय उभारण्यास दिरंगाई होत असल्याबाबत

(६) * २०३६६ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.जनार्दन चांदूरकर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.ख्वाजा बेग, श्री.रामराव वडकुते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भांडुप (मुंबई) येथील सोनापूर परिसरात महापालिकेच्या नियोजित सुपर स्पेशलिटी रुग्णालय उभारण्याचे काम अद्यापही सुरु न झाल्याने रुग्णालयाच्या दोन लाख चौरस फूट जागेपैकी ८० हजार चौरस फूट जागा विकासकाला परत करण्याची वेळ आली असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या प्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई करत सदर भूखंड रुणवाल गीन या विकासकाला दिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मौजे नाहूर येथील औद्योगिक क्षेत्रातील भूखंडावर नियोजित सुपर स्पेशलिटी रुग्णालय उभारण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून सदर भूखंडाचे सिमांकन करणे व आराखडे बनविण्याचे काम सल्लागारामार्फत सुरु आहे.

सदर भूखंडावर विकास नियंत्रण नियमावली ५७(४) (क) अन्वये निवासी वापर अनुज्ञेय करताना १८७६५.३० चौ.मी.चा सुविधा भूखंड बृहन्मुंबई महानगरपालिकेस "विकास हस्तांतरण हक्काच्या" मोबदल्यात उपलब्ध झाला होता.

तद्नंतर विकासकानी सदर जमिनीवरील रस्त्याचे क्षेत्रफळ उपरोक्त सुविधा भूखंडामध्ये समायोजित करून ८२०९.३० चौ.मी.क्षेत्रफळ परत मिळण्याकरिता मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र.१८८५/२०१४ दाखल केली होती. सदर याचिकेवर मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि. २९.१०.२०१५ रोजीच्या आदेशान्वये विकासकाची विनंती मान्य केली.

सदर आदेशास मुंबई महानगरपालिकेमार्फत मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान याचिका क्र.४६/२०१६ दाखल करण्यात आली होती. तथापि मा.सर्वोच्च न्यायालयाने, मा.उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून सदर याचिका दि.११.०९.२०१६ रोजी खारीज केली.

मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**डहाणू (जि.पालघर) तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगतच्या
विविध गावात धूप प्रतिबंधक बंधारा बांधणेबाबत**

(७) * २२३६२ श्री.गुरुमुख जगवानी : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू (जि. पालघर) तालुक्यातील नरपड, घोलवड, बोर्डी आणि झाई या समुद्र किनाऱ्यालगतच्या गावातील भागात समुद्राच्या भरतीची उच्चतम रेषा ओलांडून भरतीचा तडाखा तीव्र जाणवत असल्याने सातत्याने मासेमारी बंधूच्या घरांचे व परिसरातील शेतजमिनीचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत होत असल्यामुळे धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची आवश्यकता असल्याची मागणी लोकप्रतिनिधी यांनी दिनांक १० मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास सचिव, मत्स्यव्यवसाय विभाग, यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निष्पन्न झाले, तदनुसार सदरहू गावांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.चंद्रकांत पाटील : (१) अशा स्वरूपाचे मागणी वजा निवेदन सचिव, मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अप्राप्त असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**भोसरी (जि. पुणे) येथे बांधकाम व्यावसायिकाने बांधकामासाठी खोदलेल्या
खड्ड्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाल्याबाबत**

(८) * २०२०८ श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यातील भोसरी येथील अय्यपा आपटो कॉलनी येथे बांधकाम व्यावसायिकाने बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार सदर बांधकाम व्यावसायिकावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) सदर घटनेबाबत भोसरी पोलीस स्टेशन मार्फत चौकशी करून संबंधीत ठेकेदार श्री.हनुमंत गोपाळ राठोड व श्री. भोजु रामलु जाधव यांचेवर क्र.१२८/१६ दिनांक ३ मे, २०१६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीसांमार्फत सुरू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मालेगांव (जि.नाशिक) येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करणेबाबत

(९) * १९७२१ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १४६०० ला दिनांक ३० मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (जि.नाशिक) येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करणेबाबतचा पोलीस महासंचालक यांचेकडून अप्राप्त असलेला फेरप्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे काय,

(२) असल्यास, प्रस्तुत प्रस्तावाचे अनुषंगाने मालेगांव शहराची संवेदनशीलता लक्षात घेता येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करणेबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे व सदर पोलीस आयुक्तालय केव्हापर्यंत स्थापन होणे अपेक्षित आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) मालेगांव (जि.नाशिक) येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करणेबाबतचा फेरप्रस्ताव शासनास प्राप्त झालेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

गेवराई (जि.बीड) शहरातील झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण नियमाकुल करणेबाबत

(१०) * २२४५० श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.नरेंद्र पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक १६०६२ ला दिनांक २३ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गेवराई (जि.बीड) शहरातील संजयनगरसह झोपडपट्टीधारक १२६२ कुटुंब सन १९८० पासून नगरपरिषदेकडे कर भरणा करत असतानाही नगर परिषदेने दिनांक ४ एप्रिल, २००२ च्या शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे त्यांना दिनांक १ जानेवारी, १९९५ पूर्वीचे रहिवाशी असल्याचा पुरावा दिला नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नगरपरिषदेने केवळ ४७६ अतिक्रमण धारक पात्र असल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी, बीड यांना देवूनही उपविभागीय अधिकारी यांनी केवळ २२१ अतिक्रमणे नियमाकुल करण्याचा प्रस्ताव दाखल केल्यामुळे हजारो अतिक्रमण धारकांवर अन्याय झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीने वेळोवेळी आक्षेप नोंदवून आणि आंदोलने करूनही शासनाने याबाबत उचित कार्यवाही न केल्यामुळे उक्त प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने शहरातील कर भरणाऱ्या अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) शासन निर्णय महसूल व वन विभाग, दि. ०४.०४.२००२ मधील तरतूदीनुसार संबंधीत अतिक्रमणे ही दि. ०१.०१.१९९५ पूर्वीचे असल्याबाबत सबळ पुरावा सादर करण्याची व सिध्द करण्याची जबाबदारी अतिक्रमण धारकाची आहे. त्यानुसार अतिक्रमण धारकांनी दाखल केलेल्या पुराव्यांची तपासणी करून पात्र असलेल्या एकुण ४७६ अतिक्रमण धारकांना नगरपरिषदेने प्रमाणपत्र दिल्याचे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे.

(२) नाही.

२२१ पात्र लाभार्थी वगळता उर्वरित अतिक्रमण धारकाबाबत ते दि.१.१.१९९५ पूर्वीचे असलेबाबत फेरतपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, बीड यांनी मुख्याधिकारी, गेवराई नगरपरिषद यांना दिल्या आहेत.

(३) मौजे गेवराई येथील अतिक्रमणे नियमाकूल करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याच्या धोरणाबाबत

(११) * २०६११ श्री.आनंदराव पाटील, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.माणिकराव ठाकरे : तारांकित प्रश्न क्रमांक ८३०० ला दिनांक २९ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील लाखो बेकायदा बांधकामांना सर्रासपणे अभय देण्याच राज्य शासनाचे धोरण असून शासन पुन्हा एकदा अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे धोरण ठरवित असून याबाबत संबंधित महापालिका नियम व अन्य तरतुदींची तपासणी करित असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एवढ्या मोठ्या संख्येने बांधकामे नियमित केल्यास नागरी सुविधा (पाणी, वीज, सांडपाणी) इत्यादींवर त्याचा ताण पडत असून औद्योगिक व व्यवसायिक आरक्षणावरही परिणाम होत असून शासन धोरण हे घटनाबाह्य असून त्याला परवानगी देता येणार नाही असे मा.मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याने अवैध बांधकामाबाबत घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार केला वा करित आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

शासनाने नागरी क्षेत्रासाठी अनधिकृत बांधकामे नियमित करणे, त्यावर कारवाई करणे यावर उपाययोजना सुचविण्यासाठी आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती. सदर समितीने त्यांचा अहवाल शासनास सादर केलेला आहे. सदर अहवाल शासनाने स्विकारला असून त्याआधारे अनधिकृत बांधकामांवर कार्यवाही करणे, अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी प्रशासकीय तसेच कायदयामध्ये सुधारणा प्रस्तावित करणे, झालेली अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करणे इ. साठीचे शासनाने धोरण ठरवून त्या धोरणास

दिनांक १० मार्च, २०१६ रोजी झालेल्या मा.मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता प्राप्त झालेली आहे.

अनधिकृत बांधकामासंबंधी विविध जनहित याचिका मा.उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या असल्याने जनहित याचिकांमधील अंतरिम निर्णयानुसार शासनाने मा.मंत्रीमंडळाने मान्य केलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मा.उच्च न्यायालयाची अनुमती अपेक्षितलेली होती. तथापि, मा. उच्च न्यायालयाने दिनांक २६ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या निर्णयामध्ये अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्यास अनुमती दिलेली नाही. त्यामुळे सध्या याविषयी कोणतेही आदेश/शासन निर्णय निर्गमित करता आलेले नाहीत. शासनस्तरावर वैधानिक बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याची बाब विचारधिन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**घाटकोपर (मुंबई) येथील भटवाडी विभागात स्थलांतरित
दुष्काळग्रस्त कुटुंबांची गैरसोय होत असल्याबाबत**

(१२) * २०७२६ श्री.जनार्दन चांदूरकर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) घाटकोपर (मुंबई) येथील भटवाडी विभागात दोनशेच्यावर दुष्काळग्रस्त कुटुंबे छावणीत तळ ठोकून असून त्यांना अनेक संस्थांनी तसेच लोकप्रतिनिधींनी मदतीचे आश्वासन यापूर्वी दिले होते, परंतु प्रत्यक्षात अद्यापही यापैकी कोणीही त्यांची दखल घेतली नसल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कारणास्तव मुंबईच्या ३५ अंशाच्या आसपासच्या तापमानात या दुष्काळग्रस्त कुटुंबाना भर उन्हात त्यांचा संसार सुरु असल्याने त्यांची व त्यांच्या कुटुंबाची गैरसोय होत असून याबाबत शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) घाटकोपर, मुंबई येथील भटवाडी विभागात स्थलांतरित दुष्काळग्रस्त दत्ताजी साळवे मैदान येथील मोकळ्या जागेत बांबू व ताडपत्रीच्या तात्पुरत्या स्वरूपातील झोपड्यांमध्ये वास्तव्य करित आहेत.

सदर दुष्काळग्रस्तांकरिता पिण्याचे पाणी, न्हाणीघर, फिरते शौचालय इत्यादी बाबींची सोय बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहे. तसेच सदर परिसराची साफसफाई बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यातील लहान बंदरातील गाळ काढण्याबाबत

(१३) * १९४१३ श्री.जयंत पाटील : सन्माननीय मत्स्यविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी शासनाकडून एकूण २३ लहान बंदरे विकसित करण्यात येत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रायगड जिल्ह्यात वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या अनेक लहान बंदरामधून गाळ न काढल्यामुळे खाडीचे मुख पूर्वी १ हजार मीटर पेक्षा अधिक होते ते आता २०० मीटर व लांबी फक्त ५०० मीटर राहिल्याने मच्छिमार व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मासळी उद्योगाला फटका बसला असून रोजगारासह सुमारे रुपये २२० कोटींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. महादेव जानकर : (१) होय.

(२) मच्छिमार नौकांच्या अवागमनाच्या मार्गात काही खाड्यांमध्ये गाळ साचल्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे हे खरे आहे. परंतू त्यामुळे संपूर्ण मत्स्यव्यवसायावर परिणाम झालेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी
रिंग रोड तयार करण्याच्या निर्णयाबाबत

(१४) * २०११० श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.ख्वाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.संदिप बाजोरिया, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी रिंग रोड तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रस्तावित रस्त्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे काय, या प्रस्तावित रिंग रोडचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे, तसेच त्यास किती खर्च येणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) पुणे जिल्ह्याच्या मंजूर प्रादेशिक विकास योजनेत ९० मी. रुंदीचा वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढत्या वाहन संख्येमुळे शहरामध्ये येणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे क्षेत्र महानगर विकास प्राधिकरणाने सदर प्रस्तावित वळण रस्त्याचे सर्व्हेक्षण करून सदर वळण रस्त्याची रुंदी ११० मी. करणे तसेच या प्रस्तावित वळण रस्त्याच्या काही ठिकाणी त्याच्या आखणीत अंशतः बदल करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार प्रादेशिक योजनेमध्ये बदल करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २० (३) अन्वये शासनाने नागरीकांच्या काही सूचना/हरकती मागविण्यासाठी दिनांक १४/०६/२०१६ रोजी सूचना प्रसिध्द केली आहे. सदर रस्त्याची आखणी अंतिमरित्या मंजूर झाल्यानंतर रस्त्याचे प्रत्यक्षात कामकाजास सुरुवात होईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुण्यातील ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या मॅपल कंपनीवर कारवाई करणेबाबत

(१५) * २०७३९ श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश गजभिये, श्री.आनंद ठाकूर, श्री.ख्वाजा बेग, श्री.अनिल भोसले, प्रा.जोगेन्द्र कवाडे, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.संदिप बाजोरिया, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, अॅड.अनिल परब, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरात पाच लाखात घर अशी जाहिरात मॅपल कंपनीने माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान वृत्तपत्रात तसेच माध्यमातून मा. मुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री यांच्या नावाची जाहिरात करून अनेक गरजू ग्राहकांची फसवणूक झाल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या मॅपल कंपनीच्या विरोधात शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, त्यात काय आढळून आले, तदनुसार सदर मॅपल कंपनीच्या विरोधात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी मेपल शेल्टर्स प्रा.लि./ मेपल ग्रुप या बांधकाम कंपनीच्या ३ संचालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. १००/२०१६ भादंवि ४६७, ४६८, ४७१, ४०९, ४२०, ४१७, १२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात १७५०७ मूळ फॉर्मस, २ हार्ड डिस्क जप्त करण्यात आले असून आरोपींचे बँक ऑफ महाराष्ट्र, कसबा पेठ, पुणे येथील खाते गोठविण्यात आले आहे.

सदर गुन्ह्यातील २ आरोपींना मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी अंतरिम जामिन मंजूर केला असून १ आरोपीस मा. सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.

सदर गुन्ह्याची व्याप्ती व गांभिर्य पाहून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

दादर (मुंबई) येथील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत

(१६) * २०७५९ श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.हेमंत टकले, श्री.रामराव वडकुते, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश गजभिये, श्री.आनंद ठाकूर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सुनिल तटकरे, श्री.ख्वाजा बेग : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दादर (मुंबई) येथील पारशी कॉलनीतील हनुमान चाळीच्या पुनर्विकासाचे काम गत सहा वर्षांपासून ठप्प असल्याने रहिवाशांना रस्त्यावर येण्याची वेळ आली असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दादर पश्चिमेकडील प्लाझा सिनेमाजवळील छाप्रा इमारत तसेच सेना भवन जवळील जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेणाऱ्या विकासकाने तेथील कुटुंबांना पर्यायी वास्तव्यासाठी माहे मार्च, २०१५ पासून भाडे देणे थांबविल्यामुळे शेकडो मराठी कुटुंबे रस्त्यावर आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत तेथील रहिवाश्यांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी एक वर्षापूर्वी मा.मुख्यमंत्री यांचेकडे पत्राद्वारे तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, दादर मध्ये वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या मराठी कुटुंबियांची पुनर्विकासाच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा प्रकार सुरू असून शासनाने उक्त प्रकरणांची दखल घेऊन संबंधित विकासकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) दादर (मुंबई) येथील पारशी कॉलनीतील हनुमान चाळीच्या पुनर्विकासाचे विकासक व बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेमधील न्यायालयीन प्रकरणामुळे सन २०१२ पासून ठप्प असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

(२) दादर पश्चिमेकडील प्लाझा सिनेमाजवळील छप्रा इमारतीचा विकासक आर्थिक घोटाळ्यांमुळे तुरुंगात असल्याने सदर इमारतीच्या पुनर्विकासाचे काम मागील ३ ते ४ वर्षांपासून बंद आहे व मागील दोन वर्षांपासून तेथील रहिवाशांना विकासकाद्वारे तात्पुरत्या निवासस्थानाकरीता भाडे देण्यात आले नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे.

तसेच सेना भवन जवळील बाळकृष्ण मेन्शन, सारा मेन्शन, सिध्दपुरा व कॅथर्डा मेन्शन या जुन्या इमारतींच्या विकासकाद्वारे रहिवाशांना मागील एक ते दिड वर्षांपासून तात्पुरत्या निवासस्थानाकरीता भाडे दिले नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे.

(३), (४) व (५) दादर येथील पुनर्विकासाचे काम रखडलेल्या इमारतींमधील रहिवाशी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने या इमारतींमधील रहिवाशी, विकासक व लोकप्रतिनिधी यांचेसोबत मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांनी दि.२३.५.२०१६ रोजी बैठक घेतली आहे. छप्रा इमारतीच्या विकासकाने रहिवाशांचे प्रलंबित भाडे देण्याकरीता त्यांच्या वतीने गुंतवणूकदार उभे केल्याचे व प्रकल्प पुर्ण करण्याकरीता भाडेकरू/रहिवाशांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येत असल्याचे मंडळास कळविलेले आहे. तर सेना भवन जवळील बाळकृष्ण मेन्शन, सारा मेन्शन, सिध्दपुरा व कॅथर्डा मेन्शन या इमारतींच्या विकासकाने तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पास विलंब झाल्याचे मान्य करून प्रकल्प जलदगतीने पुर्ण करणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे. त्या अनुषंगाने प्रकल्प किती कालावधीत पुर्ण करणार याबाबत लेखी कळविण्याबाबत तसेच रहिवाशांचे थकीत भाडे त्वरीत अदा करण्याबाबत मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांचेद्वारे विकासकास सूचना देण्यात आल्या आहेत.

सँडहस्ट रोड (मुंबई) येथील हॅकॉक उड्डाणपुलाबाबत

(१७) * १९६६ श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सँडहस्ट रोड (मुंबई) येथील हॅकॉक उड्डाणपुलाचे आयुर्मान संपल्याने तो तीन महिन्यापूर्वी तोडण्यात आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पूल तोडल्यामुळे तेथील रहिवाश्यांना दुसऱ्या बाजूला जाण्याकरिता रेल्वे क्रॉसिंग पार करावे लागत असल्यामुळे आतापर्यंत ५ जणांचा बळी गेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वारंवार होत असलेले अपघात लक्षात घेता नवीन उड्डाणपुल बांधण्याबाबत राज्य शासनाने रेल्वे प्रशासनाला कळविले आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) सदर पूल तोडल्यानंतर रेल्वे लाईन क्रॉस करित असतांना ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

(३) व (४) सदर पुलाची पुनर्बांधणी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार असून त्याबाबतची पुढील कार्यवाही प्राधान्याने सुरु आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यास पोलीस खात्यात नोकरीत घेण्याचे मा.मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत

(१८) * २१६८६ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यास पोलीस खात्यात नोकरीत घेण्याचे आश्वासन मा.मुख्यमंत्री यांनी दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या स्पर्धेतील उपविजेता श्री.विक्रान्त जाधव याच्यासह यापुढील काळात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्याप्रमाणे उपविजेत्यासह शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, मा.मुख्यमंत्री यांचे घोषणेनंतर आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतरही महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धेतील विजेत्या/उपविजेत्यास नोकरीत अद्याप सामावून घेण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धेतील विजेत्या/उपविजेत्यास नोकरीत सामावून घेण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३) व (४) नागपूर येथे नुकत्याच पार पाडलेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम विजेत्यास पोलीस खात्यात थेट नोकरी देण्याच्या घोषणेच्या अनुषंगाने मा.राज्यमंत्री (तत्कालिन), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) परिवहन, कामगार व वस्त्रोद्योग पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय यांच्याकडून सोलापूर जिल्हयातील करमाळा तालुक्यातील श्री.विक्रान्त जाधव यांना पोलीस खात्यात थेट नियुक्ती देण्याबाबतचे निवेदन प्राप्त झाले असून सदर निवेदनाच्या अनुषंगाने पोलीस महासंचालक, मुंबई यांच्याकडून दिनांक २४ फेब्रुवारी, २०१६ च्या पत्रान्वये मागविण्यात आलेला प्रस्ताव शासनास अद्यापही अप्राप्त आहे.

(५) पोलीस महासंचालक, मुंबई यांच्याकडील प्रस्ताव अद्यापही अप्राप्त आहे.

राज्यातील कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या कार्यक्षेत्रील शिक्षक-शिक्षकेतरांच्या नियमित वेतन व अन्य समस्यांबाबत

(१९) * २०२८५ श्री.रामनाथ मोते, श्री.विजय उर्फ भाई गिरकर : सन्माननीय कौशल्य विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या कार्यक्षेत्रील तंत्र माध्यमिक विद्यालये, व्यावसायिक अभ्यासक्रम या विभागात काम करणा-या शिक्षक-शिक्षकेतरांना त्यांचे नियमित वेतन सातत्याने विलंबाने दिले जात आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,
- (३) तसेच, अनुदानित संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतरांना त्यांचे नियमित वेतन १ तारखेलाच देण्याबाबत शासनाचे आदेश आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शिक्षक-शिक्षकेतरांना वेतनापासून वंचित ठेवण्याची तसेच शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार या विभागातील शिक्षक-शिक्षकेतरांच्या विनाअनुदानित तत्वावरील सेवेचा लाभ वरिष्ठ निवडश्रेणीसाठी न देण्याची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) होय.

(४) शिक्षक-शिक्षकेतरांना वेतनातून वंचित ठेवण्यात आलेले नाही. तसेच शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी खाजगी विना अनुदानित शाळेत केलेली सेवा वरिष्ठ/निवडश्रेणी तसेच कालबद्ध पदोन्नतीसाठी ग्राह्य धरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेमार्फत महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याबाबत

(२०) * २१८०४ श्री.सतिश चव्हाण, श्री.अनिल भोसले, श्री.धनंजय मुंडे, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद महानगरपालिकेमार्फत "पैसे द्या आणि वापरा" या तत्वावर १५६ ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचे नियोजन असतांना शहरात फक्त २१ ठिकाणीच सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, औरंगाबाद शहराची १४ लक्ष लोकसंख्या असतांना व मा.उच्च न्यायालयाचे आदेश असतांना सुध्दा फक्त नवीन १५ स्वच्छतागृहे बांधण्याचे नियोजन महानगरपालिका करत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शहराच्या व्याप्तीनुसार महिलांसाठी नियोजित असलेले १५६ सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यासाठी काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे अंशत : खरे आहे.

सार्वजनिक शौचालयासाठी केंद्र व राज्य शासनाचे अनुदान प्राप्त होत नसल्याने ही शौचालये बी.ओ.टी./सी.एस.आर/पी.पी.पी. तत्वावर अथवा महानगरपालिकेच्या निधीमधून बांधण्यात येतात. त्यानुसार औरंगाबाद शहरात गर्दीच्या विविध १६ ठिकाणी महानगरपालिकेच्या निधीमधून व ५ ठिकाणी बी.ओ.टी तत्वावर अशी २१ ठिकाणे सार्वजनिक शौचालये बांधून वापरासाठी खुली करण्यात आलेली आहेत.

(२) व (३) शहरातील गर्दीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून तेथे शौचालय बांधण्यासाठी जागेची उपलब्धता तपासून जागेची व निधीची उपलब्धता झाल्यावर शौचालय बांधण्याची कामे हाती घेण्यात येतील.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वसई (जि.पालघर) येथील बालगृहातील अल्पवयीन मुलींचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याबाबत

(२१) * १९९९६ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.ख्वाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अनिल भोसले, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई (जि.पालघर) येथील 'हॅण्डमेड्स ऑफ द ब्लेस्ट ट्रीनिटी रोझा मिस्ट्रीका कॉन्व्हेंट' बालगृहातील अल्पवयीन मुलींचा शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात येत असल्याबाबतची तक्रार पालकांनी दिनांक १७ एप्रिल, २०१६ रोजी वसई पोलीस ठाण्यात नोंदविली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पालकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मानसिक छळ करणा-या सिस्टर विरोधात पोलीसांनी चौकशी करून काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) पालकांनी दि.१५ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वसई पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.॥ ०६/२०१६ बालकांचे काळजी व संरक्षण अधिनियम २००० चे कलम २३ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना सीआरपीसी कलम ४१ (१)(अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली. दोन्ही आरोपी पोलीस ठाणे येथे हजर झाले नाहीत व दि.३०.४.२०१६ रोजी मा.न्यायालयात परस्पर हजर झाले आहेत. मा.न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहर व जिल्ह्यात हुक्का पेन या अंमलीपदार्थ
असलेल्या वस्तूची विक्री होत असल्याबाबत

(२२) * २१३३४ श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहर व जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये हुक्का पेन या अंमलीपदार्थ असलेल्या वस्तूची विक्री खुलेआमपणे व सर्वात जास्त प्रमाणात होत असल्याची बाब व्यसनविरोधी कार्य करणाऱ्या मुक्तांगण संस्थेचे डॉ.नितीन बोरा व सामाजिक कार्यकर्ते श्री.उदय जगताप यांनी केलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आल्याचे व या सर्व प्रकाराची माहिती त्यांनी वर्तमानपत्राद्वारे प्रसिध्द केल्याची बाब माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या पेनची विक्री करणारे अनेक विक्रेते पुणे शहरात असून विविध ऑनलाईन साईट्स उपलब्ध असून त्याद्वारे या पेनची खरेदी-विक्री केली जात असल्याची माहिती डॉ.नितीन बोरा यांनी निदर्शनास आणली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून हुक्का पेन विक्रीस पायबंद घालण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे अंशतः खरे आहे.

दि. ०६/०६/२०१६ रोजीचे 'पुढारी' या दैनिक वर्तमानपत्रात 'लेखणी सोडा हुक्का ओढा, विद्यार्थ्यांना क्रांती ऐवजी व्यसनाची दीक्षा देणारे पेन' या मथळ्याखाली दिलेल्या बातमीमध्ये मुक्तांगण संस्थेचे डॉ. नितीन बोरा व सामाजिक कार्यकर्ते श्री.उदय जगताप यांनी सदर हुक्का पेन विक्रीसाठी विविध ऑनलाईन साईट्स १५००/- ते २५००/- रु. पर्यंत व विविध फ्लेवर्समध्ये उपलब्ध असल्याचे मत छापण्यात आलेले आहे.

परंतू पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये हुक्का पेन या अंमली पदार्थ असलेल्या पदार्थाची विक्री खुलेआमपणे होत असलेबाबत पेट्रोलिंग दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकास सदर पेनची खुलेआम विक्री करणारे विक्रेते निदर्शनास आलेले नाही. तसेच विविध ऑनलाईन साईट्सवरून हुक्का पेनची खरेदी केलेचे निदर्शनास आलेले नाही.

(३) हुक्का पेन बाबत अंमली पदार्थ विरोधी कक्षाने जप्त केलेला मुद्देमाल तपासणीस पाठविले असता, त्यात कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ नसल्याचा अहवाल प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे यांचेकडून प्राप्त झाला आहे. परंतू शाळा किंवा कॉलेज परिसरात अंमली पदार्थ, सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थ विक्रेते यांचेवर अंमली पदार्थ विरोधी पथकांमार्फत सिगारेट आणि अन्य तंबाखुजन्य (उत्पादने) (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) कायद्यान्वये एकूण २१ खटले दाखल करण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात ई-वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट
लावण्याचे धोरण ठरविण्याबाबत**

(२३) * २२०५० आर्कि.अनंत गाडगीळ : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात ई-वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत धोरण ठरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.रामदास कदम : (१) हे खरे नाही.

(२) राज्यामध्ये सध्या केंद्र शासनाने जाहिर केलेल्या ई-कचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम २०११ अधिनियमाची अंमलबजावणी सुरु आहे.

आता केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने नविन ई-कचरा व्यवस्थापन नियम २०१६ अधिसूचित केला असून त्याची अंमलबजावणी दिनांक १ ऑक्टोबर, २०१६ पासून होणार आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्याचे धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महापालिकेतील आयुक्त यांचे सचिवाला लाच घेताना पकडल्याबाबत

(२४) * २१२४६ श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेतील आयुक्त यांचे सचिवाला एका ठेकेदारांकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले असताना सुद्धा सदर सचिवास प्रभाग अधिकारी पदी बढती देण्यात आल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले, तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध कामात झालेला गैरव्यवहार

(२५) * १९८२२ श्री.प्रकाश गजभिये, श्री.विजय उर्फ भाई गिरकर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.सुभाष झांबड, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.ख्वाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.धनंजय मुंडे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.जनार्दन चांदूरकर : तारांकित प्रश्न क्रमांक १५३४४ ला दिनांक १६ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये गत सव्वा वर्षांच्या कालावधीपासून रस्ते दुरुस्ती, नालेसफाई, रस्त्यावरील सिग्नल, जंक्शन दुरुस्ती, डेब्रीज विल्हेवाट, भूलयंत्रे, विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी, पाणी पुरवठ्यासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या टॅकरमधील गैरव्यवहार, उद्यानाचे कंत्राटीकरण, पुलबांधणीची कंत्राटे इत्यादी कामांमध्ये झालेल्या अनेक प्रकारच्या अनियमितता व त्यात झालेला कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार याबाबत सुरु करण्यात आलेल्या चौकशीमध्ये काही प्रकरणांचे चौकशी अहवाल प्राप्त झाले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोण-कोणत्या गैरव्यवहार प्रकरणांच्या चौकशीचे अहवाल प्राप्त

झाले आहेत व त्यात काय निदर्शनास आले व तदनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, रस्त्याच्या कामांमध्ये गैरव्यवहार केलेल्या ठेकेदारांनाच हॅकॉक पुलासह चार पूल बनविण्याचे कंत्राट देण्यासाठीचे प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजूरीसाठी मांडण्यात आला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना सदर काम न देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेत रस्ते दुरुस्ती, नालेसफाई व भूलयंत्रे खरेदी याबाबत करण्यात आलेल्या चौकशीचे अहवाल प्राप्त झाले आहेत हे खरे आहे.

(२) रस्ते दुरुस्ती, नालेसफाई व भूलयंत्रे खरेदी प्रकरणांचे चौकशी अहवाल प्राप्त झाले आहेत. सदर चौकशी अहवालामध्ये निदर्शनास आलेल्या बाबी व त्यानुषंगाने महापालिकेमार्फत करण्यात आलेली कार्यवाही पुढीलप्रमाणे आहे:-

नालेसफाई :-

सदर प्रकरणी खालील बाबी निदर्शनास आल्या आहेत:-

- निविदेतील अटीनुसार डंपर आवश्यक असतांना त्याव्यतिरिक्त हलक्या वाहनांनी गाळ वाहून नेल्याचे दिसून आले.
- निविदेतील अटीनुसार प्रत्येक वाहनासाठी एक स्वतंत्र लॉगशीटमध्ये संपूर्ण माहिती भरून देणे आवश्यक असतांना एकापेक्षा अधिक वाहनफेरीसाठी एकच लॉगशीट भरून देण्यात आले.
- गाळ वाहून नेणारे एक वाहन दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून (६० मिनिटांच्या आतील फरकाने) एकाच वेळी सुरु होऊन किंवा गाळ रिकामा करून झाल्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी वापरल्याचे दाखविण्यात आले.
- वाहनाचे आकारमान व निविदेतील परिगणन सुत्र यानुसार आलेले गाळाचे वजन आणि वजनकाटा पावतीमध्ये दर्शविलेले गाळाचे वजन यामध्ये तफावत दिसून आली.
- वजनकाटा पावतीत राज्य परिवहन खात्याकडून प्राप्त झालेल्या

अभिलेखानुसार वाहनाचे Tare Weight (रिकाम्या गाडीचे वजन) पेक्षा वजन काटा पावतीमध्ये दर्शविलेले Tare Weight (रिकाम्या गाडीचे वजन) भिन्न नमूद केलेले आढळले.

- राज्य परिवहन खात्याकडून प्राप्त झालेल्या अभिलेखानुसार वाहनाचे Gross Weight (भरलेल्या गाडीचे वजन) पेक्षा वजन काटा पावतीमध्ये दर्शविलेले वाहनाचे Gross Weight (भरलेल्या गाडीचे वजन) जास्त असल्याचे आढळले.
- निविदेतील अटीनुसार गाळाचे वहन दिवसभरात करावयाचे होते. रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत गाळाचे वहन करावयाचे झाल्यास कंत्राटदाराने तशी विनंती सादर करून त्या विनंतीस सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वमंजूरी घेणे अपेक्षित होते. तथापि, सदर मंजूरीची कागदपत्रे अभिलेखावर सादर केलेली नसल्याने या अटीचा भंग झाल्याचे दिसते.
- काही बाबतीत लॉगशीटसोबत, वजनकाटा पावती व व्ही. टी. एस. प्रपत्रे सादर न झाल्याचे आढळले.
- काही बाबतीत लॉगशीटमधील वाहन क्रमांक आणि लॉगशीटसोबत सादर केलेल्या व्ही.टी.एस. प्रपत्रातील तसेच वजनकाटा पावतीतील वाहन क्रमांक यात तफावत आढळली.
- ३२ कंत्राटांपैकी काही कंत्राटांच्या अनुषंगाने नालेसफाई दरम्यान काढलेला गाळ मौजे जासई, ता. वसई, जि. रायगड, सर्व्हे क्र. ७१/१ब/३/जासई या ठिकाणी क्षेपणभूमीवर टाकण्याकरिता दिलेले दि.१३.०४.२०१५ रोजीचे ना-हरकत प्रमाणपत्र खोटे असून त्यावरील सहया खोट्या आहेत असे गट ग्रामपंचायत जासई यांनी त्यांच्या दि. २८.०८.२०१५ रोजीच्या पत्राव्दारे कळविले आहे.
- नालेसफाईच्या कामामध्ये वापरण्यात आलेल्या व्ही. टी. एस. प्रणालीमधील तांत्रिक बाबीं संबंधित समाधानकारक खुलासा तसेच सदर प्रणालीच्या दैनंदिन वापराबाबतचा तपशिल कंत्राटदारांमार्फत सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सदर व्ही. टी. एस. प्रणाली खरोखरच कार्यान्वित होती का याबाबत संशय निर्माण होतो.

सदर प्रकरणी करण्यात आलेली कार्यवाही पुढीलप्रमाणे आहे:-

- सदर अंतरिम अहवालानुसार आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी अन्य आदेशांसह १४ कर्मचारी / अधिकारी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. सदर १४ कर्मचारी / अधिकारी यांच्यापैकी १३ कर्मचारी / अधिकारी यांना महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले असून, एक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्याला निलंबनाची कार्यवाही करता आली नाही. तसेच, संबंधित सर्व १४ कर्मचाऱ्यांवर दोषारोपपत्र बजावण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध खात्यांतर्गत सर्वकष चौकशी अधिकारी म्हणून उपायुक्त (अभियांत्रिकी) यांची नेमणूक करण्यात आली असून सदर चौकशीची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.
- याशिवाय सर्व मोठ्या नाल्यांच्या ३२ कंत्राटासंबंधीत कर्मचारी व अधिकारी यांचा सहभाग निश्चित करून त्यांच्याविरुद्ध खात्यांतर्गत सर्वकष चौकशीची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार त्यांच्यावर बजावावयाचे आरोपपत्र तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
- ३ नालेसफाई कंत्राटदार, १ व्ही. टी. एस. कंत्राटदार, ३ वजनकाटा ठेकेदार यांच्याविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाणे येथे दिनांक १९.०९.२०१५ रोजी महानगरपालिकेमार्फत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिनांक ०७.११.२०१५ रोजी सदर प्रकरण पोलीसांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग केले आहे.
- तदनंतर महापालिकेमार्फत मोठ्या नाल्यांच्या ३२ कंत्राटासंबंधीत सर्व २४ नालेसफाई कंत्राटदार, २ व्हीटीएस कंत्राटदार, ८ वजनकाटा ठेकेदार यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे विभागात महानगरपालिकेमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- तसेच, २४ नालेसफाई कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर दिनांक १९.०९.२०१६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरु आहे.

भूलयंत्रे खरेदी प्रकरण

सदर प्रकरणी खालील बाबी निदर्शनास आल्या आहेत:-

- सन २०१३-१४ करिता महानगरपालिकेच्या रुग्णालयांकरिता ५१ इन्टिग्रेटेड अँनेस्थेशीया मशीन्सचा (अँनेस्थेशीया वर्कस्टेशन) पुरवठा, उभारणीकरिता मागविण्यात आलेल्या ई-निविदा नुसार, मे. युनिव्हर्सल

ऑरगॅनिक यांना कंत्राट देण्यात आले होते, त्यामध्ये नमूद अटी व शर्ती नुसार सादर यंत्रे इंग्लंड येथून आयात करून ती महापालिकेत पुरवठा व उभारणी करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या व उभारण्यात आलेल्या ५१ संयंत्रांपैकी पहिला २० संयंत्रांचा लॉट हा इंग्लंडहून दिल्ली, गुरगांव येथे आला व तेथून मुंबईत महापालिकेला पुरवठा करण्यात आला. परंतु दुसरा ३१ संयंत्रांचा लॉट हा इंग्लंडहून भारतात आलेला नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे सर्व पुरवठा मे. मेडीटेक इंग्लंड लि. यांच्याकडून प्राप्त करून घेऊन तो महापालिकेस पुरविल्याचे भासवून महानगरपालिकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले.

- निविदेतील अटीनुसार (१) Third Party Inspection Report before shipment of consignment, (२) Country of Origin, (३) Insurance Cft. व (४) Original Invoice ही कागदपत्रे वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करते वेळी सादर करणे अनिवार्य होते. तथापि, मे. युनिव्हर्सल ऑरगॅनिक या कंत्राटदाराने सादर केलेली कागदपत्रे सकृददर्शनी बनावट असल्याचे आढळले.
- या संदर्भात कंत्राटदार मे.युनिव्हर्सल ऑरगॅनिक यांच्याकडे Bill of Entries ची मागणी करूनही त्यांनी ती सादर केली नाहीत.
- संबंधित उपभोक्ता खात्याच्या रुग्णालय प्रमुखांनी व संबंधित लेखा अधिकारी यांनी अधिदान करतेवेळी कागदपत्रांची योग्य प्रकारे छाननी व पडताळणी केलेली नसल्याचे आढळून आले. दरपत्रिकेत सर्व करांसहित दर दिलेले असतांनाही, अधिदान करतेवेळी संबंधित रुग्णालयातील रुग्णालय प्रमुख व लेखा विभागाने आवश्यक ती पडताळणी न करता अधिदान केल्याचे आढळून आले.
- वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा व उभारणी करते वेळी उप प्रमुख अभियंता (म.ख.खा.) खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी आवश्यक ती कागदपत्रे कंत्राटदाराकडून सादर करून घेऊन त्याची पडताळणी करणे आवश्यक होते व त्यात त्रुटी आढळल्यास उप आयुक्त (म.ख.खा.) यांना अवगत करणे अपेक्षित होते, परंतु तसे केलेले दिसून येत नाही.

सदर प्रकरणी करण्यात आलेली कार्यवाही पुढीलप्रमाणे आहे:-

- मे.युनिव्हर्सल ऑरगॅनिक या कंत्राटदाराला महापालिकेमार्फत कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले आहे.
- सदर कंत्राटदाराने भरलेल्या कंत्राट अनामत रकमा जप्त केल्या आहेत. तसेच त्यांचे व्हेंडर रजिस्ट्रेशनही बंद (Block) केले आहे.
- मे. युनिव्हर्सल ऑरगॅनिक यांचेविरुद्ध आग्नीपाडा पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदविला आहे.
- मध्यवर्ती खरेदी खात्यातील इतर अधिकारी, संबंधित रूग्णालये व लेखा विभागातील संबंधित कर्मचारी/अधिकारी तसेच चाचणी लेखापरिक्षा व दक्षता अधिकारी यांचा सहभाग निश्चित करून त्यांच्याविरुद्ध खात्यांतर्गत सर्वकष चौकशीची कारवाई करण्यात येत आहे.

रस्ते दुरुस्ती

सदर प्रकरणी खालील बाबी निदर्शनास आल्या आहेत:-

- ३४ रस्त्यांच्या कामाची तांत्रिक तपासणी केली असता PQC लेअरच्या खाली असणाऱ्या ड्रेन लेअरच्या कामाची BOQ (Bill of quantity) प्रमाणे अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आणि सदर कामाचे परिमाण (Quantity) अंदाजे २०% ते १००% ने कमी आढळून आले.
- रस्त्याच्या कामाची अंमलबजावणी नियत BOQ (Bill of quantity) आणि संकल्पचित्र (Design crust) प्रमाणे होत आहे किंवा नाही हे प्रमाणित करण्याकरिता दक्षता विभागाने नेमणूक केलेल्या Third party auditor यांनी प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी झालेली नसतानाही सदर कामे प्रमाणित केलेली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांना प्रत्यक्ष अंमलबजावणी न झालेल्या कामांच्या रक्कमेचा दावा करणे व ती प्राप्त करणे शक्य झाले.
- सदर कामाची अंमलबजावणी करणारे संबंधित अधिकारी यांना सदर अनियमितेची/गैरव्यवहाराची माहिती असतानाही रस्ते दुरुस्तीच्या कामात अनियमितबाबी निदर्शनास आल्या.

सदर प्रकरणी करण्यात आलेली कार्यवाही पुढीलप्रमाणे आहे:-

- श्री. अशोक पवार, तत्का. प्रमुख अभियंता (रस्ते) यांना दि. २५.४.२०१६ पासून महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. श्री.उदय मुरुडकर, तत्का.प्रमुख अभियंता (दक्षता) हे अन्य एका प्रकरणी निलंबित आहेत.

- मे. रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टस - आर. के. मधानी अँड कंपनी (जे.व्ही.), मे. आर. के. मधानी अँड कंपनी, मे. रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टस लिमिटेड, मे. महावीर रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., मे. जे. कुमार - के. आर. कन्स्ट्रक्शन (जे.व्ही.), मे. आर. पी. एस. इन्फ्राप्रोजेक्टस - के.आर. कन्स्ट्रक्शन (जे.व्ही.) हे कंत्राटदार आणि मे.इंडीयन रजिस्टर ऑफ शिपिंग, मे. एस. जी. एस. इंडीया प्रा. लि. या त्रयस्थ लेखापरिक्षक (T.P.Q.A.) यांना काळ्या यादीत टाकणे (Blacklisting) / नोंदणी रद्द करणे (Deregistration) बाबत कायदेशिर प्रक्रिया सुरु आहे. त्या अंतर्गत उपरोक्त कंत्राटदार व त्रयस्थ लेखापरिक्षक (T.P.Q.A.) यांच्यावर कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
- आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे दि. २७.४.२०१६ रोजी उपरोक्त ६ कंत्राटदार व २ त्रयस्थ लेखापरिक्षक (T.P.Q.A.) यांच्याविरुद्ध प्रथम खबरी अहवाल (एफ.आय.आर.) दाखल करण्यात आला आहे.
- रस्ते दुरुस्ती/पुनर्बांधणी (विकासकामे) इत्यादी कामाच्या निविदा पत्रिका व निविदा प्रक्रिया याबाबत सुधारणा करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाची खात्री करण्यासाठी कठोर उपाययोजना असलेली कार्यप्रणाली अंमलात आणण्यात येत आहे.
- प्रस्तुत प्रकरणी रस्ते दुरुस्तीचे जे आराखडे तयार करण्यात आले त्यातील काही रस्त्यांच्या बाबतीत दुरुस्ती / पुनर्बांधणी आवश्यक नव्हती असे निदर्शनास आलेले आहे. या मुद्द्याबाबत तांत्रिक निकषाच्या आधारावर आढावा घेण्यात येत आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) हॅकॉक पुलासहित इतर चार पुलाच्या बांधकामाची मे. जे. कुमार इन्फ्रा व मे. आरपीएस इन्फ्रा यांना देण्यात आलेली कंत्राटे जनहित याचिका क्रमांक ५१/२०१६ मध्ये मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिनांक ०५.०७.२०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहेत. तसेच सदर कामाच्या फेरनिविदा मागविण्याबाबतची प्रक्रिया महापालिकेमार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सदर बाबतीत उच्चस्तरीय चौकशी करण्यात आलेली नाही.

परभणी जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा योजनेतील गैरव्यवहाराबाबत

(२६) * १९८७९ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित : तारांकित प्रश्न क्रमांक १५०३९ ला दिनांक १३ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परभणी जिल्ह्यात पाणी पुरवठा योजना राबविताना नियमांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून संगनमताने गैरप्रकार करीत सुमारे ३.५ कोटी रूपयांची अनियमितता करणाऱ्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी, कंत्राटदार व इतर यंत्रणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अंदाजपत्रकातील बदल व नियमांना डावलून संगनमताने करण्यात आलेल्या या आर्थिक गैरव्यवहाराची व नियमभंगाची सुरू असलेली चौकशी पूर्ण झाली आहे काय,
- (३) असल्यास, त्यात काय निष्पन्न झाले तसेच या गैरप्रकारांची जबाबदारी कोणावर निश्चित करण्यात आली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) या संदर्भात मराठवाडा जनता विकास परिषद, परभणी यांनी दिनांक १७.०२.२०१६ रोजी पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना तक्रार अर्ज सादर केला आहे.

(२), (३) व (४) या प्रकरणी पोलीस अधीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांनी सादर केलेल्या अहवालाची महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे स्तरावर छाननी करण्यांत येत आहे.

**मुंबईतील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याचे कामात
 मे.स्पर्क या संस्थेने केलेला गैरव्यवहार**

(२७) * १९४४६ प्रा.जोगेन्द्र कवाडे, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.ख्वाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आज्ञाद मैदान, क्रॉस मैदान, महालक्ष्मी, परेल, पी.डीमेलो रोड, सायन, कुर्ला, जोगेश्वरी, टिळकनगर, ताडदेव, मुलुंड, चेंबूर, मानखुर्द तसेच मुंबईतील अन्य ठिकाणच्या झोपडपट्ट्या शासनाच्या प्रकल्पाकरिता रिकाम्या करून त्या झोपड्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम मे. स्पर्क या संस्थेला देण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संस्थेचे काम पहात असलेले श्री. शेखर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी घरांचे सर्वेक्षण करून खरी माहिती एमएमआरडीएला देणे बंधनकारक करण्यात आले असूनही संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करतांना तेथे रहात नसलेल्या अनेक नागरिकांची नावे त्यात समाविष्ट करून गैरव्यवहार केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या संस्थेने सर्वेक्षण केलेल्या सर्व कामांची तपासणी करून झोपड्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम तात्काळ मे.स्पाक या संस्थेकडून काढून घेण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत (एमयुटीपी) रेल्वे प्रकल्प व सांताक्रुज-चेंबुर जोडरस्ता प्रकल्पाने बाधित झोपडीधारकांचे सर्वेक्षण करण्याचे कार्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मे. स्पाक या संस्थेला कायदेशीर करार करून नेमून दिले होते.

तसेच एमयुटीपी - २ ब मधील रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे सर्वेक्षण करण्याचे कार्य मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने आणि वडाळा कुर्ला मालवाहतुक रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे सर्वेक्षण करण्याचे कार्य मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी मे. स्पाक या संस्थेस नेमून दिले आहे.

(२) अशी कोणतीही बाब निदर्शनास आल्याचे अभिलेखांवरून दिसून येत नाही.

(३) एमयुटीपीचे काम पूर्ण झाले असून उपप्रश्न २ च्या उत्तराच्या अनुषंगाने मे. स्पाक संस्थेकडून काम काढून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देणेबाबत

(२८) * २१९३९ श्री.खवाजा बेग, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश गजभिये,

श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील १८५ ग्रामपंचायतींना नगरपरिषदेचा दर्जा देवून एक वर्षाचा कालावधी पूर्ण होवूनही सदर कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ज्या ग्रामपंचायतींना नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आला असून तेथील कर्मचाऱ्यांना नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन देणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) अंशतः खरे आहे. आतापर्यंत राज्यातील तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी ११३ ग्राम पंचायतींना नगर परिषदा/ नगर पंचायतींचा दर्जा देण्यात आला असून तेथील कर्मचाऱ्यांना स्थानिक स्तरावरून वेतन अदा करण्यात येत आहे.

शासन निर्णय, नगर विकास विभाग, दि. ०५.०७.२०१६ अन्वये नवनिर्मित नगर परिषद/ नगर पंचायतींमधील पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून पदांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच सर्व विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून पदभरतीची कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पदभरतीची कार्यवाही पुर्ण झाल्यावर सदर नगर परिषदा/ नगर पंचायतींना सहायक अनुदान वितरीत करणेबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका गैरप्रकाराबाबत

(२९) * २०१३८ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.जयंत पाटील, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.ख्वाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना घरपोच देवून त्या सोडविलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा विद्यापीठाकडे सुपूर्द करणारी एक टोळी पोलिसांनी निदर्शनास आणून दिनांक २१ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास विद्यापीठाच्या ८ कर्मचाऱ्यांना भांडुप पोलिसांच्या गुन्हेशाखेने अटक केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यापीठातील या पेपर गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय निदर्शनास आले व त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली असून, याबाबत भांडूप पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.२२४/२०१६ भांदविस कलम ४२०, ४०८ ४०६,३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर गुन्हयामध्ये १० आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

नमूद गुन्हयातील आरोपींकडून इंजिनीअरींग शाखेच्या विविध विषयातील ९९ उत्तरपत्रिका व रोख रक्कम रुपये १,१८,०००/- हस्तगत करण्यात आलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मूल नगर परिषद (जि.चंद्रपूर) येथील घनकचरा खत
 प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत**

(३०) * २१४८२ प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.मितेश भांगडिया,

श्री.नागो गाणार : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मूल नगर परिषद (जि.चंद्रपूर) येथील घनकचरा प्रकल्पाच्या खत निर्मितीचे काम ८ महिन्यांपासून बंद असून काम न करता बेरोजगार अभियंता सेवा सहकारी संस्थेला रुपये २४ लाखांचे देयक अदा केल्याचे दिनांक ९ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून तदनुसार दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशा प्रकारची तक्रार जिल्हाधिकारी बुलढाणा यांना प्राप्त झाली आहे, हे खरे आहे.

(२) व (३) जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना या प्रकरणी सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याविषयी सूचित करण्यात आले आहे.

राज्यातील हजारो गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या कोळपे-पाटील
मल्टीस्टेट सोसायटीच्या संचालकांवर कारवाई करणेबाबत

(३१) * २२१५६ श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील हजारो गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या कोळपे-पाटील
मल्टीस्टेट सोसायटीच्या संचालकांना लातूर पोलिसांनी माहे एप्रिल, २०१६ मध्ये
वा त्यादरम्यान अटक केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय त्यात काय
निदर्शनास आले तदनुसार सदर संचालकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात
येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी संबंधीत आरोपितांविरुद्ध खालील पोलीस घटकांकडून कारवाई
करण्यात आलेली आहे.

- (१) पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन निलंगा येथे
गु.र.नं.११०/२०१५ ४२०, ४०६, ४०९, २०१, ३४ भा.दं.वि. कलम
३ एमपीआयडी अँक्ट प्रमाणे दि.१८/१०/२०१५ रोजी गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
- (२) पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन किनवट
येथे गु.र.नं.१०३/२०१६ कलम ४२०, ४०६, ३४ भा.दं.वि. प्रमाणे
दि.२८/०५/२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- (३) पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन
महागाव येथे गु.र.नं.४१०/२०१४ कलम ४२०, ३४ भा. दं. वि. प्रमाणे दि.
२४/१२/२०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणात एकूण १६ आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी नमूद
गुन्ह्याच्या तपासात ६ आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र क्र. ५१/२०१६ दि. २४/०६/२०१६
अन्वये सत्र न्यायालयात पाठविण्यात आला असून, गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.
तसेच उर्वरित १० आरोपींविरुद्ध पोलीस तपास चालू आहे.

व्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कोळपे-पाटील मल्टीस्टेट सोसायटीच्या संचालकांवर कारवाई करणेबाबत गुन्हे दाखल नाहीत.

(३) विलंब झालेला नाही.

**नागपूर शहरातील ग्रीन सिटी हॉस्पिटल मध्ये एका रुग्णास
 डांबून ठेवल्याच्या घटनेबाबत**

(३२) * २१४१५ श्री.मितेश भांगडिया, प्रा.अनिल सोले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील ग्रीन सिटी रुग्णालय या खाजगी रुग्णालयाने देयके न दिल्याने एका रुग्णास रुग्णालयातच डांबून ठेवल्याची बाब दिनांक २४ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रुग्णाला देवरी आमगाव मार्गावरील अपघातात जखमी झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहीकेने शासकीय रुग्णालयात भरती न करता ग्रीन सिटी या रुग्णालयामध्ये भरती केले, परंतु सदर रुग्णाचे उपचाराचे देयक रुपये २.५ लक्ष काढण्यात आले रुग्णाजवळ रक्कम नसल्याने दिनांक ८ एप्रिल, २०१६ पासून रुग्णालयात डांबून ठेवण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहीकेने खाजगी रुग्णालयात रुग्णाला दाखल केल्या प्रकरणी वाहन चालक व रुग्णाकडून अवाढव्य वसुली प्रकरणी ग्रीन सिटी रुग्णालयावर काय कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) देयक न दिल्याने डांबून ठेवल्याबाबतचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द झाले होते. तथापि, याबाबत महापालिकेस कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही.

(२) व (३) श्री.संजय रघुनाथ खंडवाई, रा.चोपा, ता.गोरेगाव, जि.गोंदिया हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेमध्ये "इमरजंसी शॉक उजव्या पायाला क्रश इंज्युरी" या परिस्थितीत दिनांक २५/०३/२०१६ रोजी रात्री १०.०० च्या सुमारास दाखल झाले होते.

रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने, रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांच्या संमतीने, रुग्णाचे ऑपरेशन करण्यात आलेले आहे. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रक्त व औषधासाठी रु.२० हजार खर्चही केलेले आहेत.

सदर रुग्ण दिनांक २५/०३/२०१६ ते दिनांक २३/०५/२०१६ या कालावधीत उपचाराकरीता रुग्णालयात दाखल होता. या कालावधीतील उपचाराचे देयक अंदाजे रुपये १.५६ लक्ष एवढे झाले होते. मात्र रुग्ण वा त्याच्या नातेवाईकांनी या देयकाचा भरणा केला नसतानाही, रुग्णास सर्व कागदपत्रासह रुग्णालयातून दिनांक २३/०५/२०१६ रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील बंद गिरण्या, कारखाने यांच्या आस्थापनांतील कामगारांची देणी न देताच जमीन विक्री करण्याची मुभा देण्याच्या निर्णयाबाबत

(३३) * १९३१२ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तत्कालीन शासनाने राज्यातील बंद गिरण्या, कारखाने व आस्थापनांच्या जमिनींचा विकास, विक्री किंवा अन्य कारणांसाठी वापर करायचा असल्यास आधी कामगारांची कायदेशीर देणी देणे बंधनकारक होते तसेच कामगार आयुक्तांचे ना-हरकत प्रमाणाची आवश्यकता होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील बंद गिरण्या, कारखाने किंवा आस्थापनातील कामगारांची देणी न देताच जमीन विक्री करण्याची मुभा देण्याचा निर्णय शासनाने दिनांक १९ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास घेतला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या आदेशामुळे कामगारांच्या देणी मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने या धोरणात दुरुस्ती करून कामगार आयुक्तांचेही ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

तथापि, राज्यातील बंद आस्थापना / कंपन्या / कारखाने / गिरण्या यांच्या जमिनीचा विकास / विक्री / हस्तांतरण करणेकरीता कामगार आयुक्त यांचेकडून कामगारांची कायदेशीर देणी प्रलंबित नसल्याबाबतचे ना हरकत

प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या प्रक्रियेत सहजता, सुलभता व सुटसुटीतपणा आणण्याकरीता व कामगारांची कायदेशिर देणी अदा होवून राज्याच्या औद्योगिकीकरणास चालना मिळावी याकरीता शासन निर्णय क्रमांक - नाहप्र-२००७/प्र.क्र. ४७७१/कामगार-२, दिनांक १८/५/२०१६ निर्गमित करण्यात आलेला असून त्यामध्ये कामगारांची कायदेशिर देणी देणे बंधनकारक आहे.

(३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

चांदिवली (मुंबई) डी मार्ट येथील झाडांची तोड करण्यास कल्पतरु विकासकास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंजूरी दिल्याबाबत

(३४) * १९५५४ अॅड.अनिल परब, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.सुनिल तटकरे, श्री.ख्वाजा बेग, श्री.रामराव वडकुते, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चांदिवली (मुंबई) डी मार्ट येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीवर कल्पतरु विकासकाला आलिशान इमारत बांधता यावी यासाठी तेथील आंबा व नारळाची सुमारे ६५ वृक्ष तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले, तदनुसार दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) चांदिवली मुंबई येथील डी मार्टजवळ प्रस्तावित इमारतीच्या कामात अडथळा करणारी आंबा, नारळ इत्यादी जातींची ४६ झाडे कापण्यास व १९ झाडे पुनर्रोपित करण्यास (एकूण ६५ झाडांकरिता) वृक्ष प्राधिकरण समितीच्या ठराव क्र.३४, दिनांक १६.०४.२०१६ रोजी मिळालेल्या मान्यतेनुसार मे.कल्पतरु व शर्यास यांना दिनांक २१.०४.२०१६ रोजी परवानगी देण्यात आली आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्हयातील महापालिका रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याबाबत

(३५) * २०३६५ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्हयात महापालिकेची १९ नागरी आरोग्य केंद्रे व प्रसुतीगृहे आहेत त्यामध्ये ८ प्रसुतीगृहे असून बाकीची आरोग्य केंद्रे आहेत परंतु या प्रसुतीगृहांमध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे नॉर्मल प्रसुतीसाठी महिलांना सिव्हील लाईन रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महापालिका आरोग्य केंद्रात फक्त लसीकरणच केले जात असून सिव्हील लाईन रुग्णालयात रोज ४० प्रसुती व १५०० ओपीडी होत असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महापालिका रुग्णालयात नागरिकांसाठी आवश्यक त्या अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

महानगरपालिकेच्या एकुण ८ प्रसुतीगृहांमध्ये माहे एप्रिल २०१६ मध्ये १३८ प्रसुती ५२ कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून मे, २०१६ मध्ये १६९ प्रसुती व ७९ कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयांच्या इमारतीचे दुरुस्तीबाबत

(३६) * २१५३९ श्री.नागो गाणार, प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, लातूर या ठिकाणी धर्मादाय आयुक्त कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम शासनातर्फे करण्यात आले असून करोडो रुपये खर्चूनसुद्धा या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने या प्रकरणी चौकशी करून देखभाल दुरुस्तीची त्वरीत व्यवस्था करण्याची मागणी नागपूर विभागाच्या लोकप्रतिनिधींनी दिनांक २७ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास शासनास पत्राद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, देखभाल दुरुस्ती अभावी या इमारती धोकादायक बनत असून निधी अभावी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची देखभाल करण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नागपूर विभागाच्या लोकप्रतिनिधींनी दि. २७/१०/२०१५ रोजी वा त्यासुमारास शासनास पत्राद्वारे मागणी केल्याचे पत्र या तसेच नागपूर कार्यालयास अप्राप्त आहे. परंतु या अनुषंगाने खालीलप्रमाणे माहिती.

१. मुंबई, नागपूर, अमरावती, पुणे या कार्यालयाचे नुतनीकरणाचे काम मे.गोदरेज अँड बॉयस कंपनी यांच्या कडून शासन आदेशानुसार करून घेण्यात आले आहे.
२. लातूर कार्यालय हे भाड्याच्या जागेत असून या कार्यालयाचे इमारत बांधकाम अथवा नुतनीकरणासाठी खर्च करण्यात आलेला नाही.
३. औरंगाबाद कार्यालयाचे नुतन इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांचेकडून करून घेण्यात आले आहे. सदर इमारतीचे उद्घाटन दि. ४/०५/२०१५ रोजी मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते झाले आहे.

(२) हे खरे नाही.

कार्यालयीन इमारतींच्या देखभाली करिता या कार्यालयाकडे सार्वजनिक न्यास प्रशासन निधी पुरेसा प्रमाणात उपलब्ध आहे.

- (३) याबाबत शासन स्तरावर चौकशीचे आदेश प्राप्त नाही.
- (४) आदेश प्राप्त नसल्याने विलंबाचा प्रश्न उद्भवत नाही.

भावठाणा (ता.अंबाजोगाई, जि.बीड) येथे दलितांवर सामुहिक बहिष्कार टाकण्यात आल्याबाबत

(३७) * २०६०८ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भावठाणा (ता.अंबाजोगाई, जि.बीड) येथे दलित-सवर्ण यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसन दलितांवर सामुहिक बहिष्कार टाकण्यात आल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, दलितांना पिण्याचे पाणी व दळण देण्यास मनाई करण्यात आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दलितांवर बहिष्कार टाकणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) दि.२४.०४.२०१६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कमान लावण्याने कारणावरून दलित व सवर्ण समाजामध्ये वाद झालेला आहे, परंतु वादाचे पर्यावसन दलितांवर सामुहिक बहिष्कार घालण्यात येऊन पिण्याचे पाणी व दळण देण्यास मनाई केली असा बहिष्कार घालण्याचा प्रकार घडलेला नाही.

(३) फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर पो.स्टे.अंबाजोगाई ग्रामीण गुरनं ३१/१६ कलम-१४३,१४७,१४८,१४९,३२३,२९५,५०४,५०६ भादंवि सह कलम ३ (१) (१०) अजाज/अप्रका-१९८९ अन्वये गुन्हा दि.२७.०४.२०१६ रोजी दाखल करण्यात आला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिका परिवहन उपक्रम व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिवहन उपक्रम यांचे विलिनीकरण रद्द करण्याबाबत

(३८) * २०६८४ श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.संदिप बाजोरिया : तारांकित प्रश्न क्रमांक १८४१८ ला दिनांक ६ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारितील सुमारे ६० वर्षांपासून कार्यरत असलेला पुणे महानगरपालिका परिवहन उपक्रम (पीएमटी) व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारित सुमारे ३५ वर्षांपासून कार्यरत असलेला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिवहन उपक्रम या प्रवासी बस सेवा उपक्रमांना येणारी तूट कमी करणे, स्पर्धात्मक संचलन कमी करणे, प्रवाशांना चांगली सेवा देणे या उद्देशाने दोन्ही परिवहन सेवांचे विलिनीकरण करून माहे डिसेंबर, २००७ पासून स्थापन करण्यात आलेली पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ही कंपनी प्रवाशांना चांगली सेवा देण्यास अपयशी ठरून माहे डिसेंबर, २००७ पासून माहे डिसेंबर, २०१५ पर्यंत या परिवहन महामंडळास सुमारे ४२२ कोटी ७१ लाख रुपयांचा तोटा झालेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त परिवहन महामंडळास चांगली प्रवासी सेवा देण्यात आलेले अपयश व कोट्यवधी रुपयांचा झालेला तोटा यामुळे उक्त दोन परिवहन सेवांचे विलिनीकरण रद्द करून पूर्ववत दोन स्वतंत्र परिवहन उपक्रम सुरु करावेत अशी दोन्ही महानगरपालिका नगरसेवकांची मागणी असून लोकप्रतिनिधींनी सदर मागणीच्या अनुषंगाने दिनांक २० व २५ नोव्हेंबर, २०१४, दिनांक १९ जानेवारी, दिनांक ३ मे, दिनांक ६ जून, दिनांक १० जून, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्री यांचेकडे शिफारशी केलेल्या आहेत व पुणे महानगरपालिकेने दिनांक २३ जानेवारी, २०१४ रोजी ठराव क्रमांक ६५ पारित करून नगरविकास विभागाकडे पाठविलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सन २०१४-२०१५ पर्यंत पुणे परिवहन महामंडळास रुपये ४२५.७१ कोटी इतका तोटा झाला, ही वस्तुस्थिती आहे.

(२) पुणे परिवहन महामंडळाचे विलिनीकरणाबाबत लोकप्रतिनिधींनी मागणी केली असून, पुणे महानगरपालिकेने विलिनीकरण रद्द करण्याबाबतचा ठराव क्र. ६६५, दिनांक २३.१.२०१४ पारित केला आहे.

सदर प्रकरणी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे परिवहन महामंडळाकडून स्वयंस्पष्ट अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

याबाबत विचारविनिमय सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

इलठण पाडा, दिघा (नवी मुंबई) येथील ब्रिटीशांनी १५० वर्षापूर्वी बांधलेले धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित करणेबाबत

(३९) * १९५७४ श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इलठण पाडा, दिघा (नवी मुंबई) येथे ब्रिटीशांनी सुमारे १५० वर्षापूर्वी डोंगरात दगडी धरण बांधले असून सदर धरणाचे पाणी वापराविना पडून असल्याने व हे धरण रेल्वेच्या अखत्यारीत असल्याने जिल्हाधिकारी व इतर लोकप्रतिनिधींनी या धरणाचे हस्तांतरण नवी मुंबई महापालिकेकडे करावे अशी मागणी केल्याचे माहे मे, २०१६ च्या तिसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी १ एप्रिल पासून तीन महिने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी परवानगी दिली असूनही पाणी देण्यात येत नसल्याने अनेक नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सदर धरणातील पाणी नवी मुंबईतील नागरिकांना वापरण्यास परवानगी देण्याबाबत व तदनंतर सदर धरण नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याबाबत श्री.राजन विचारे, लोकसभा सदस्य यांनी दि.२८/०३/२०१६ च्या पत्रान्वये विनंती केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इलठणपाडा, दिघा येथील रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे ब्रिटीशकालीन दगडी धरण नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेकडून सन २००५ पासून मध्य रेल्वे प्रशासनाकडे मागणी करण्यात येत असून याबाबत महानगरपालिकेकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे.

(२) व (३) मध्य रेल्वे प्रशासनाने दि. ३१/०३/२०१६ रोजीच्या पत्रान्वये सदर धरणातील पाणी ३ महिन्यांकरीता वापरण्याची परवानगी नवी मुंबई महानगरपालिकेस दिली आहे.

या परवानगीनुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करण्यासाठी पंप बसविणे, पाईपलाईन टाकणे, टाकी बसविणे, स्टॅण्डपोस्ट उभारणे इत्यादी कामे महानगरपालिकेकडून करण्यात आली असून या धरणातील पाणी पेयजलाव्यतिरिक्त इतर वापराकरीता नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नसल्याचे आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी कळविले आहे.

सदर धरण भाडे पट्ट्याने नवी मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्याबाबत महानगरपालिकेकडून दि. ०२/०४/२०१६ च्या पत्रान्वये मध्य रेल्वे प्रशासनास पुनःश्च विनंती करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली येथील कचरा समस्येबाबत

(४०) * २०७०७ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांमुळे १२२ प्रभाग झाले असून या दोन्ही शहरातील कचरा उचलण्यासाठी केवळ ६९ घंटागाड्या महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध आहेत त्यामुळे दोन प्रभागात एकच घंटा गाडी फिरत असल्याने पूर्ण क्षमतेने कचरा गोळा होत नसल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, १२२ प्रभागात फक्त ६९ घंटागाड्या हे प्रमाण अतिशय व्यस्त असल्याने प्रशासन घंटा गाड्यांची संख्या वाढविण्याकडे दुर्लक्ष करित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडविण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बृहत नागरी क्षेत्रात दि.०१/०६/२०१५ पासून २७ गावे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. सदर २७ गावांसह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभागांची एकूण संख्या १२२ एवढी आहे.

कचरा गोळा करण्याकरीता महानगरपालिकेकडे यापूर्वी असलेल्या ७० घंटागाड्या आणि २७ गावांमधून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या १७ घंटागाड्या अशा एकूण ८७ घंटागाड्यांमार्फत महानगरपालिका क्षेत्रातील १२२ प्रभागांमधील कचरा गोळा करण्यात येत आहे.

(२) व (३) महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या व महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमुळे महापालिकेच्या क्षेत्रात झालेली वाढ या बाबी विचारात घेऊन, १८ घंटागाड्या आणि १६ आर.सी. वाहने अशी एकूण ३४ नवीन वाहने खरेदी करण्याबाबतची कार्यवाही महानगरपालिकेकडून अंतिम टप्प्यात आहे.

याखेरीज स्वच्छ भारत अभियानांतर्गत देखील नवीन घंटागाड्या खरेदी करण्याचे महापालिकेकडून प्रस्तावित आहे.

अशाप्रकारे महानगरपालिका क्षेत्रातील १२२ प्रभागांमधील कचऱ्याचे संकलन व वाहतूक करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई व ठाण्यातील सन २००५ पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याबाबत

(४१) * १९६३० अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई व ठाण्यातील सन १९९५ व त्यानंतर सन २००० पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना कायद्यांतर्गत संरक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईतील सन २००५ पर्यंतच्या झोपड्या तोडण्यात येणार नाहीत असे मा.वित्त व नियोजन मंत्री यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मेधा पाटकर यांचे समवेत दिनांक १८ एप्रिल, २०१६ रोजी वा त्या सुमारास मंत्रालयात झालेल्या बैठकीत घोषित केले असल्याचे दिनांक २१ एप्रिल, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सन २००५ पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे काय, असल्यास, केव्हा,

(४) नसल्यास, याप्रकरणी शासनाचा निर्णय झाला नसताना मा.मंत्री महोदयांनी तशी घोषणा करण्यामागील कारणे काय व त्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. प्रकाश मेहता : (१) शासन अधिसूचना गृहनिर्माण विभाग, दि.०२.०५.२०१४ अन्वये महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि. व पु.) अधिनियम, १९७१ मधील संबंधित तरतुदीमध्ये सुधारणा करून झोपडी संरक्षणासाठी अर्हता दिनांक ०१.०१.१९९५ वरून दि.०१.०१.२००० असा निश्चित केला आहे. उक्त कायद्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आहे.

(२), (३) व (४) दि.२०.४.२०१६ रोजी श्रीमती मेधा पाटकर यांची मा. मंत्री (वित्त व नियोजन) यांच्यासोबत सदिच्छा भेट होती. याबाबत कुठलीही बैठक झाली नाही अथवा मा. मंत्री महोदयांनी कुठल्याही प्रकारची घोषणा केली नव्हती.

नागपूर येथील गैरप्रकार रोखण्याबाबत

(४२) * २२३६६ श्री.गुरुमुख जगवानी, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.माणिकराव ठाकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय:-

(१) कामठी (जि.नागपूर) येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनीने गुंडांच्या छेडछाडीमुळे आत्महत्या करणे, तर दुसऱ्या घटनेत अतिप्रसंगाला विरोध करताना रामटेक तालुक्यातील कांद्री येथील १४ वर्षीय मुलीच्या हाताची दोन बोटे कापल्याची गंभीर बाब माहिती दिनांक २३ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू दोन्ही घटनांप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित दोषीविरुद्ध काय कारवाई केली तसेच यानंतर असे गैरप्रकार होऊ नये म्हणून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) कामठी (जि.नागपूर) येथील मृतक कुमारीने दि.१९.५.२०१६ रोजी घरी दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याबाबत मृतकाचे भावाने तोंडी रिपोर्ट दिल्यावरून पोलीस स्टेशन नवीन कामठी मार्ग क्र.१७/२०१६ कलम १७४ जा.फौ.अन्वये दाखल करण्यात आला. तपासात नया गोदाम कामठी येथील दोन आरोपींनी मृतक कुमारीच्या घरासमोर येऊन टॉर्टिंग करीत छेडखानी करीत, रस्त्यात आडवे होत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून मृतकने गळफास घेवून आत्महत्या केली असे मृतकेची बहीण हिचे बयाणवरून पोलीस स्टेशन नविन कामठी अपराध क्र.१३३/२०१६ कलम ३०६, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले.

रामटेक तालुक्यातील कांद्री येथील घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन रामटेक येथे अप.क्र.१४३/१६ कलम ३०७, ३५४ भादवि सह कलम १० लैंगिक अप.बासं.कायदा अधिनियम, २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपीस अटक केली असून, सध्या नागपूर कारागृहात आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

असे गैरप्रकार होऊ नये म्हणून उपाययोजना पुढीलप्रमाणे केली आहेत:-

- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पेट्रोलिंग मध्ये वाढ करण्यात आली.
- पेट्रोलिंग पथक स्थापन करण्यात आले आहे.
- नाकाबंदी व पेट्रोलिंग राबविण्यात येते.
- ऑप आय वॉच पोलीस सुरु करण्यात आले आहे.
- मिडीया मार्फत कार्यशाळा, महिला बैठकी, मोहल्ला समिती
- फिरते कमांडो पथकाचे मोटार सायकलवर पेट्रोलिंग
- ऑपरेशन मुस्कान, महिला हेल्प लाईन, सायबर अवेरनेस, शाळा-महाविद्यालयात जनजागृती करणे
- ऑपरेशन रक्षक मध्ये महिला व मुलींना ज्यूडो कराटे, पेट्रोलिंग, सेफ गार्ड अवेरनेस कॅम्पेन अशा विविध योजना सुरु आहे.
- महिला दक्षता समिती व इतर नागरीकांची मिटींग घेण्यात येते.
- गावांना भेटी देवून गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुण्यातील विश्रांतवाडी व धानोरी येथील नाल्यामध्ये राडारोडा टाकून नाल्याची रुंदी कमी करण्यात येत असल्याबाबत

(४३) * २०२१८ श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील विश्रांतवाडी व धानोरीतील धनेश्वर विद्यालयाजवळील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून नाल्याची रुंदी कमी करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे तसेच महानगरपालिका, पुणे यांच्याकडे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान लेखी निवेदनाद्वारे तक्रारी करूनसुद्धा संबंधितांवर कोणतीच कारवाई केली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) पुणे महानगरपालिकेने विकसीत केलेल्या नाल्याच्या पात्रालगत विकासकांनी त्यांच्या स्वतःच्या जागेत केलेल्या खोदाईतील राडारोडा नाल्यालगत टाकला असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) याबाबत लोकप्रतिनिधींकडून पुणे महानगरपालिकेकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यामुळे संबंधित विकासकांस नाल्यालगतचा राडारोडा हलविण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार विकासकांने सदरचा राडारोडा सरकविला आहे.

सद्यःस्थितीत नाल्याचे पात्र पुर्णपणे मोकळे असून नाल्याचा प्रवाह सुरळीतपणे सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सातारा नगरपरिषदेने एकात्मिक गृह व झोपडपट्टी विकास (IHSDP)

योजनेंतर्गत घरकुलांचे वाटप करण्याबाबत

(४४) * २०६२१ श्री.आनंदराव पाटील, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातारा नगरपरिषदेने एकात्मिक गृह व झोपडपट्टी विकास (IHSDP) या योजनेंतर्गत झोपडपट्टीसदृश्य वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी १,४७३ घरे मंजूर केली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेंतर्गत अनुसूचित जातीसाठी असणाऱ्या ६९६ घरकुलांपैकी फक्त ४४ घरांचे वाटप झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उर्वरित घरकुलांचे वाटप लवकरात लवकर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय.

(२) या योजनेंतर्गत मंजूर १४७३ घरकुलांपैकी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी असणाऱ्या ६९६ घरकुलांपैकी ११० घरकुलांचे वाटप झालेले आहे.

(३) या योजनेतर्गत उर्वरित घरकुलांचे काम मार्च, २०१७ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नवीन पनवेल (जि.रायगड) परिसरात तिरूपती बालाजी या विकासकाने
 नागरिकांची फसवणूक केल्याबाबत**

(४५) * १९४१६ श्री.जयंत पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवीन पनवेल (जि.रायगड) परिसरात घर बांधून देतो असे सांगत तिरूपती बालाजी या विकासकाने नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक केली असल्याने नवी मुंबई पोलीस उपायुक्त कार्यालयास माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नवी मुंबई पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने खांदेश्वर पोलीस ठाणे येथे तिरूपती बालाजी या विकासका विरुद्ध ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा , कक्ष-१ नवी मुंबई यांचेकडे चालू असून सदर गुन्हे २६ आरोपीविरुद्ध आहेत. सदर २६ आरोपींपैकी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे, १२ आरोपींना अटकपूर्व जामिन मा.जिल्हा सत्र, न्यायालय, अलिबाग यांनी मंजूर केलेला आहे तर उर्वरित ८ आरोपींना अटक करण्याची कारवाई करण्यात येत आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

इफेड्रीन या अंमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करणेबाबत

(४६) * २००१४ श्री.सुनिल तटकरे, श्री.रामराव वडकुते, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.प्रशांत उर्फ शैलेंद्र परिचारक, अॅड.निरंजन डावखरे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.धनंजय मुंडे, श्रीमती विद्या चव्हाण, अॅड.राहुल नार्वेकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने सुमारे दोन हजार कोटी रुपये किंमतीच्या इफेड्रीन या अंमलीपदार्थाचा साठा जप्त केल्याची घटना माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घडली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सोलापूर येथील एव्हॉन ऑर्गॉनिक कंपनीतून इफेड्रीन ड्रगजचा सुमारे २०० कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची घटना माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान घडली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निदर्शनास आले, तदनुसार उक्त कंपनीचे संचालक व इफेड्रीनची तस्करी करणा-यांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) होय,

(३) सदर प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी स्थानिक गुन्हे शाखा (सोलापूर ग्रामीण) यांचे मदतीने सोलापूर जिल्हयातील एमआयडीसीतील एव्हान लाईफ सायन्स या कंपनीच्या गोदामातून दिनांक १४/०४/२०१६ रोजी ९५०० किलो इफेड्रीन व दिनांक २०/०४/२०१६ रोजी ११,१५४ किलो ६९६ ग्रॅम इफेड्रीन तसेच २६५९ लीटर अॅसेटीक अन हायड्राईड द्रव्य (आंतरराष्ट्रीय किंमती प्रमाणे सुमारे दोन हजार कोटी रुपयेचे) असा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

सदर प्रकरणी वर्तकनगर, ठाणे येथे एनडीपीएस कायदा, १९८५ कलम ८(क), ९(अ), २४, २५ (अ), २७(अ), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून एव्हान लाईफ सायन्स या कंपनीचे मालक, प्रोडक्शन मॅनेजर व केमीस्ट यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच सदर गुन्ह्यांचे तपासात एकूण १०

आरोंपीना अटक झालेली असून त्यापैकी ९ आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे. तसेच ७ पाहिजेत आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

चित्रपटांच्या पायरसीसंदर्भात धोरण बनविण्याबाबत

(४७) * २०७८१ श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मराठी चित्रपटांच्या पायरसीचा प्रश्न ऐरणीवर आला असून एकीकडे डाऊन लोडिंग संकेतस्थळ टोरंट भारतीय तपास यंत्रणांना दाद देत नसताना स्थानिक पातळीवरून होणाऱ्या पायरसीचा शोध घेण्यातही मुंबई पोलिसांना अपयश येत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पायरसीच्या बाबतीत शासनाने धोरण बनविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सैराट या मराठी चित्रपटाबाबत पायरसी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) सैराट या मराठी चित्रपटाच्या पायरसीच्या अनुषंगाने ६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ११ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यासंदर्भात पुढील कार्यवाही सुरु आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कमाल जमीन धारणा कायद्याच्या माध्यमातून मिळालेल्या जमिनीवर मोठ्या संख्येने परवडणारी घरे उभारण्याच्या शासनाच्या निर्णयाबाबत

(४८) * १९६७४ श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.हेमंत टकले, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश गजभिये, श्री.आनंद ठाकूर, श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई, ठाणे यांसह राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये मोठ्या संख्येने परवडणारी घरे उभारण्यासाठी शासनाने कमाल जमीन धारणा कायद्याच्या (यूएलसी) माध्यमातून मिळालेली शेकडो एकर जमीन खुली करण्याचा निर्णय माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, घर बांधणीकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) किती एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे,
- (३) असल्यास, म्हाडाने घरबांधणीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील विभागीय गृहनिर्माण मंडळामार्फत अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील लोकांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याच्या शासकीय उपक्रमासाठी नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ च्या अंतर्गत अतिरिक्त ठरलेल्या व संपादित करण्यात आलेल्या व शासन निहित जमिनी तातडीने वर्ग करण्याचा निर्णय शासनाने दि.४/५/२०१६ रोजी घेतला आहे.

विभागीय गृहनिर्माण मंडळामार्फत संबंधित जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, नागरी समुह यांच्याकडे जमिनीची मागणी नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तांत्रिक समितीच्या मान्यतेनंतर अशा जमिनीचे हस्तांतरण होणे अपेक्षित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे येथील पारसिक नगर या नागरी भागातील
मलनिःसारण प्रकल्प स्थलांतरीत करणेबाबत**

(४९) * २१७२६ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.जगन्नाथ शिंदे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथील पारसिक नगर भागात मलनिःसारण प्रकल्प उभारणीचे काम सुरु असून सदर प्रकल्प नागरी वस्तीमध्ये होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तो घातक ठरण्याची शक्यता आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या या प्रकल्पाचे काम थांबवून तो स्थलांतरीत करण्याबाबत मा.नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे दिनांक १ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांसमवेत बैठक घेण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर बैठकीत प्रकल्पाचे काम थांबवून तो स्थलांतरीत करणेबाबत काय निर्णय घेण्यात आला वा घेण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) ठाणे येथील पारसिक नगर भागात मलनिःसारण प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे हे खरे आहे.

तथापि, नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टिने सदर प्रकल्प घातक ठरण्याची शक्यता आहे, असे म्हणणे खरे नाही.

(२) हे खरे आहे.

(३) नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद महापालिकाहद्दीतील गुंठेवारी वसाहती नियमित करण्याबाबत

(५०) * २१८१२ श्री.सतिश चव्हाण, श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद महापालिका हद्दीत १२५ गुंठेवारी वसाहतीत ७८ हजार गुंठेवारी घरे असून जवळपास ६ लक्ष लोकसंख्या आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गुंठेवारी भागातील नागरिकांना रुपये १२० ऐवजी रुपये ७०० प्रति चौरस मीटर प्रमाणे महापालिका विकास शुल्क आकारणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शहरातील गुंठेवारी वसाहतीतील घरे नियमित करून देण्याची मागणी असतांना महापालिका प्रशासन व शासन याकडे दुर्लक्ष करित आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासन गुंठेवारी वसाहती नियमित करण्यासाठी व विकास शुल्क न वाढवणेसाठी कार्यवाही करणार आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत साधारणतः ११८ गुंठेवारी वसाहतीत समावेश असून यामध्ये अंदाजे ६० हजार घरे असून अंदाजे ३.० लक्ष नागरीक वास्तव्यास आहेत.

(२) शहरातील इतर अधिकृत वसाहतींना बांधकाम परवानगी/रेखांकन धारकांना विकास परवानगी देताना रु.७००/- प्रती चौ.मी.विकास खर्च आकारण्यात येऊन सोई सुविधा देण्यात येतात. तथापि, अनधिकृत वसाहती/गुंठेवारी वसाहतींना देखील त्याच प्रमाणात सोयी सुविधा द्याव्या लागतात. त्यामुळे गुंठेवारी वसाहतींना देखील नियमितीकरणाच्या वेळी विकास शुल्क/प्रशमन शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या विचाराधीन आहे. मात्र तसा प्रस्ताव अद्याप शासनाकडे प्राप्त झालेला नाही. सध्या गुंठेवारी नियमितीकरणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या कमाल दराच्या ५०% दराने (१२०/-) प्रती चौ.मी.प्रमाणे विकास आकाराची आकारणी करण्यात येत आहे.

(३) औरंगाबाद महानगरपालिका हे नियोजन प्राधिकरण असून महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम-२००१ च्या तरतुदीनुसार नियमितीकरणाची कार्यवाही नियोजन प्राधिकरणाकडून करणे अपेक्षित व आवश्यक आहे. व त्याप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेकडून आवश्यक कार्यवाही केली जात आहे.

(४) व (५) विकास शुल्क वाढीचा प्रस्ताव अद्याप शासनाकडे प्राप्त झालेला नाही.

**मुंबई येथील आर्थर रोड कारागृहात कैद्यांच्या
दोन गटात शस्त्रांनी मारहाण झाल्याबाबत**

(५१) * २१३५७ श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.प्रकाश गजभिये, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथील आर्थर रोड कारागृहामध्ये दिनांक ३० मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास कैद्यांच्या दोन गटात झालेल्या मारहाणीत धारधार शस्त्रांचा वापर करण्यात आल्यामुळे काही कैदी जखमी झाल्याने त्यांना जे.जे.हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येऊन या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी तसेच अनेक कुविख्यात गॅंगस्टर व राज्यातील विविध घटनांमध्ये शिक्षा झालेले असंख्य कैदी एकत्र ठेवण्यात येत असल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी या कैद्यांना कारागृहात शस्त्रे कोणी पुरविली याबाबत तपास करून संबंधित तुरुंग अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून त्यांचेविरोधात शासनाने काय कारवाई केली, वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

(३) सदरहू मारामारीमध्ये जेवणाच्या भांड्यापासून बनविलेल्या पत्र्याच्या तुकड्याच्या सहाय्याने बंद्यांनी एकमेकांना जखमी केले होते. त्या अनुषंगाने संबंधित पोलीस स्टेशनमार्फत चौकशी चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई-विरार महापालिकेत ठेकेदारांमार्फत जास्त कर्मचाऱ्यांची
 भरती करून महापालिकेची फसवणूक केल्याबाबत**

(५२) * २१२९० श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई-विरार महापालिकेच्या पाच प्रभाग समित्यांसाठी २२ ठेकेदारांकडून ३३७१ विविध कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या नेमणूकींद्वारे ठेकेदारांनी पाच वर्षात महापालिकेची २०० ते २५० कोटी रुपयांची लूट केल्याची बाब माहिती अधिकारातून माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वसई-विरार महापालिकेचे आयुक्त यांनी नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार २८४४ कर्मचाऱ्यांची कपात केली असता एका वर्षासाठी महापालिकेची ४४ कोटी रुपयांची बचत झाल्याचे सिध्द झाल्याने ठेकेदारांमार्फत जास्त कर्मचाऱ्यांची भरती करून पाच वर्षात महापालिकेचे रुपये २०० ते २५० कोटी रुपयांची ठेकेदारांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास येऊनही संबंधित ठेकेदारांविरोधात कोणतीच कारवाई न करण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, युनिवर्सल, लासिक, दिव्या, आकाश, गजानन, ओमसाई, मधुरा, अथर्व इ. ठेकेदारांकडून बोगस कर्मचारी दाखवून बेकायदेशीर पैसे वसूल केल्याबाबतचा तपास पूर्ण करण्यात आला आहे काय, त्या तपासाचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार दोषी ठेकेदारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सन २०१४-१५ मध्ये १७ ठेकेदारांकडून ३३८४ इतक्या कर्मचाऱ्यांची ठेका तत्वावर नेमणूक केली होती, ही वस्तुस्थिती आहे. त्यावर वार्षिक सुमारे रुपये ३४.८५ कोटी इतका खर्च झाला आहे.

(२) व (३) महानगरपालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे व खर्चात बचत करणे, यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या स्तरावर गठित समितीने मंजूर आकृतीबंधापेक्षा अतिरिक्त कर्मचारी कपात करावेत अशी शिफारस केली व तदनुषंगाने २५८२ ठेका कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.

उपरोक्त प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनास चार आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, पालघर यांना देण्यात आल्या.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**परभणी जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयातील
 सुरक्षा रक्षकांना वेळेवर वेतन मिळण्याबाबत**

(५३) * १९९०८ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करीत असलेल्या २१७ सुरक्षा रक्षकांना मागील दिड वर्षांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संबंधित मेस्को (महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ व जिल्हा कामगार अधिकारी) यांच्या दुर्लक्षामुळे कामगाराची उपासमार होत असल्याने त्यांची चौकशी करून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच, सुरक्षारक्षकांना नियमित वेतन व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) अंशतः खरे आहे. कारण सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १८/०१/२००२ रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापन केलेल्या महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को) यांचेमार्फत कार्यरत असलेल्या ७० सुरक्षा रक्षकांचे २ ते ९ महिन्यांचे वेतन थकीत आहे.

(२) व (३) चौकशी अंती शासकीय आस्थापनांत कार्यरत असलेल्या सदर सुरक्षा रक्षकांचे वेतन देयके निधी प्राप्त होताच पारित करून मेस्कोमार्फत त्यांना अदा करण्यात येईल. असे मेस्को यांनी कळविले आहे.

तसेच या सुरक्षा रक्षकांचे वेतन वेळेवर मिळण्याबाबत सरकारी कामगार अधिकारी, परभणी यांचेमार्फत पुढील कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महापालिकेने मलनिःसारण प्रकल्प टप्पा-२ उभारण्याचा घेतलेला निर्णय

(५४) * १९५२८ प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.जनार्दन चांदूरकर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांडपाण्यावर पुर्नप्रक्रिया करून हे पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कामास वापरण्यासाठी महापालिकेने कुलाबा, लव्हगोव्ह-वरळी, वांद्रे, वर्सावा, भांडुप, मालाड मुंबई, घाटकोपर, धारावी तसेच इतर अन्य ठिकाणी मलनिःसारण प्रकल्प टप्पा-२ उभारण्याचा निर्णय माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कुलाबा येथे उभारण्यात येणाऱ्या मुंबईतील पहिल्या सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्पात तांत्रिक अडथळे दाखवून रुपये ३०० कोटींचा प्रकल्प स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कुलाब्यासह आठ ठिकाणच्या सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्पासाठी महापालिकेने सन २००३ मध्ये एक आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनी नेमली होती व त्या सल्लागार कंपनीला प्रकल्पाचे कोणतेही काम न करता रुपये १५० कोटी फी दिली होती व त्याची दखल घेत कॅगने करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग होत असल्याचे ताशेरे महापालिकेवर ओढले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, पैशांचा दुरुपयोग करणाऱ्यांविरुद्ध शासनाने कारवाई करून प्रकल्पाचे काम लवकर सुरु करून पुर्नत्वास नेण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) मुंबई मलनिःसारण प्रकल्प टप्पा-२ मधील प्राधान्य कामांमध्ये अंतर्भूत असलेली मुंबई शहरात ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्राची दर्जोन्नती व तसेच इतर कामे यासाठी सन २००७ मध्ये ५ वर्षांच्या कालावधीसाठी मॉट मॅकडोनाल्ड-आर व्ही अँडरसन - मॉट मॅकडोनाल्ड इंडिया - पीएचई कन्सलटंट कन्सोरटीयम या सल्लागारांची महानगरपालिकेमार्फत नियुक्ती करण्यात आली होती. सदर कालावधी संपल्यानंतर पुन्हा ३ वर्षांचा कार्यकाल वाढवून देण्यात आला होता. सदर कार्यकाल दिनांक १५.०४.२०१५ रोजी संपलेला आहे. करारानुसार सुरुवातीपासून ते वाढीव कालावधीपर्यंतची सल्लागारांची एकूण सेवा किंमत रु.१८० कोटी निश्चित करण्यात आली होती.

सल्लागारांनी प्रथमतः २०२५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेवून व नंतर २०३१ सालापर्यंत वाढणारी लोकसंख्या व वाढणारा पाणी पुरवठा यांचा विचार करून, त्या अनुषंगाने सांडपाण्यात होणारी संभाव्य वाढ व करावी लागणारी प्रक्रिया, प्रदुषण मानकात होणारी सुधारणा यावर आधारीत आराखडा तयार केला होता. सल्लागारांनी केलेल्या कामांच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत त्यांना रु.१४१.७७ कोटी रकमेचे अधिदान करण्यात आले आहे.

तथापि, महालेखापालांनी या संदर्भात केलेल्या लेखापरिक्षणामध्ये पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे आक्षेप घेतले आहेत हे खरे आहे.

(४) व (५) महालेखापालांनी उपस्थित केलेल्या आक्षेपाबाबत महापालिका प्रशासनामार्फत त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर महानगरपालिकेमार्फत पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

मलजल प्रक्रिया केंद्राची प्रस्तावित कामे टप्प्याटप्प्याने न करता शीघ्र गतीने होण्यासाठी महापालिकेमार्फत त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.

कमीत कमी जागेत बसण्यायोग्य तंत्रज्ञानाचा वापर करून व प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या मानकानुसार महापालिकेमार्फत प्रक्रिया केंद्र उभारण्याचे प्रस्ताविले आहे.

७ मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामांसाठी नवीन सल्लागार नेमण्यात आले असून त्याची सद्यःस्थिती खालीलप्रमाणे आहे :-

- कुलाबा येथील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावास

महापालिकेच्या स्थायी समितीची मंजूरी मिळालेली आहे व लवकरच काम सुरु करण्यात येणार आहे.

- घाटकोपर व भांडूप येथील प्रस्तावित सांडपाणी केंद्र बांधण्याच्या कामाच्या ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत.
- वरळी व वांद्रे येथे जागेची उपलब्धता कमी आहे, तरी सल्लागारांची नेमणूक करून नविन सीपीसीबी मानकाप्रमाणे, जरूर वाटल्यास बहुमजली मलजल प्रक्रिया केंद्र तयार करण्याविषयीची शक्यता व सुसाध्यता तपासण्याची कार्यवाही चालू आहे.
- वर्सावासाठी सल्लागाराची नेमणूक करून त्यांच्यामार्फत सुसाध्यता अहवाल व मसुदा निविदा बनविण्याचे काम सुरु आहे.
- मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम प्रस्ताविले आहे. मालाड येथील प्रक्रिया केंद्र सीआरझेड-१ या क्षेत्रामध्ये येते व काही भाग कांदळवनाने व्याप्त आहे. त्याकरीता M.O.E.F.& C.C. मंत्रालय, नवी दिल्ली, यांची पूर्वपरवानगी मिळणेकामी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच, सल्लागाराची नेमणूक करून त्यांच्यामार्फत सुसाध्यता अहवाल व मसुदा निविदा बनविण्याचे काम सुरु आहे.

औरंगाबाद शहरातील विकास कामे निधीअभावी प्रलंबित असल्याबाबत

(५५) * २२१८५ श्री.विक्रम काळे, श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी

रुपनवर : सन्माननीय पर्यटन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद येथील म्हैसमाळ-खुलताबाद प्राधिकरण, पाणचक्की, मकबरा या पर्यटन स्थळांचा विकास, नहर-ए-अंबरी या ऐतिहासिक पाणीपुरवठा योजनेचे जतन करणे, शहरातील ऐतिहासिक दरवाज्यांजवळील जीर्ण झालेल्या पुलांसाठी नवीन पूल वाहतूक सुरळीत करण्यासाठी निधी घोषित करण्यांत आला मात्र अनेक वेळा निधीची मागणी करूनही निधी न मिळाल्याने औरंगाबाद शहरातील विकास कामे प्रलंबित असून या ऐतिहासिक वास्तूंचे जतन न झाल्यास त्याला हानी पोहोचणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामासाठी निधी देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,

श्री.जयकुमार रावल : (१), (२) व (३) म्हैसमाळ, खुलताबाद, वेरुळ, सुलिभंजन या पर्यटन स्थळांचा रुपये ४३५.९२ लक्ष किंमतीचा विकास आराखडा जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी सादर केला असून तो उच्चस्तरीय समितीस सादर करण्यात येत आहे.

औरंगाबाद मेगा सर्किटचा विकास करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पाणचक्की, टॅक्सी स्टॅंड, रस्ता सौंदर्यीकरण, रोझ गार्डन, बिबी का मकबरा, नगरखाना गेट, दौलताबाद किल्ला, बनी बेगम बाग येथील रुपये २३.४३ कोटीच्या कामांना मान्यता देऊन रुपये ४६८.६४ लक्ष वितरीत केले आहेत. तर राज्य शासनाने रुपये ३३३.०० लक्ष वितरीत केले आहेत. सद्यःस्थितीत केंद्र शासनाने सादर योजना बंद केलेली आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून पुढील निधी प्राप्त झालेला नाही. यासाठी सन २०१५-२०१६ मध्ये राज्य शासनाने रुपये १५०.०० लक्ष निधी वितरीत केला आहे.

औरंगाबाद शहरातील रस्ता अनुदान व पायाभूत सुविधांसाठी शासनाने (नगर विकास विभाग) औरंगाबाद महानगर पालिकेला सन २०१२-२०१३ मध्ये रुपये ३२.३६ कोटी, सन २०१३-२०१४ मध्ये रुपये ३.२७ कोटी, सन २०१४-२०१५ मध्ये रुपये १.२५ कोटी व सन २०१५-२०१६ मध्ये रुपये १३ कोटी असा एकूण रुपये ४९.८८ कोटी निधी वितरीत केला आहे.

**राज्यातील नगर परिषदेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन पारिभाषित
अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत**

(५६) * २१५४१ श्री.नागो गाणार, प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वित्त विभागाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर, २००५ च्या शासन निर्णयानुसार दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन पारिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेचा लाभ राज्यातील नगर परिषदेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळत नाही, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, या प्रकरणी या योजनेचा लाभ नगर परिषदेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देऊन त्यांचेवरील अन्याय दूर करण्याबाबत नागपूर विभागाच्या लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ०८ मे, २०१६ रोजी पत्र पाठवून विनंती केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) हे खरे आहे.

(४) नवीन पारिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबतची बाब तपासण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई पोलिसांनी विक्रोळीच्या टागोरनगर जंक्शन येथे तस्करांकडून
अंमली पदार्थ हस्तगत केल्याबाबत**

(५७) * २२३७६ श्री.गुरुमुख जगवानी, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी शाखा आणि केंद्र शासनाच्या अंमली पदार्थ नियंत्रण शाखेने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत विक्रोळीच्या टागोरनगर जंक्शन येथे एका कार मधून तीन तस्करांकडून रुपये १ हजार ९०० ग्रॅमचा सुमारे ३८ लाख किंमतीचा माल हस्तगत केल्याचे दिनांक ८ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू प्रकरणी मुख्य तस्कर बेबी पाटणकर व अन्य आरोपी यांचेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे काय, तसेच वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे दिलेल्या सदरहू प्रकरणाच्या तपासात काय निष्पन्न झाले आहे,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करून शासनाने सर्वसंबंधित दोषींविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, भविष्यात अशा घटना घडू नये याकरिता शासनाने काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) सदर प्रकरणी अंमली पदार्थ तस्कर बेबी पाटणकर हिचा सहभाग असल्याचे आढळून आले नाही. तसेच सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बांद्रा युनिट, मुंबई हे करत असून उप विभागीय पोलीस अधिकारी, वाई हे या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित नाहीत.

(३) सदर प्रकरणी दि. ०६.०५.२०१६ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई यांनी तीन आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. अॅक्ट, १९८५ कलम ८(क), सह २२ (क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचेकडून एकूण १९०० ग्रॅम मेफेड्रॉन (३८ लाख रु. किंमतीचे) व गुन्ह्यात वापरलेली हंडाई कंपनीची मोटार कार जप्त करण्यात आलेली आहे.

(४) अंमली पदार्थांच्या तस्कराबाबत अभिलेखावरील आरोपीतांचे डोसिअर्स तयार करण्यात आले असून बडीपिअर टिम तयार करून पेडलर्सचा शोध घेवून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येते. नागरीक, शाळा कॉलेजचे विद्यार्थी इ. मध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणांमाबाबत जागृती करण्याच्या हेतूने विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महापालिका क्षेत्रात सुमारे २५०० ते ३००० इतक्या
 क्लिनिकची नोंद न झाल्याबाबत**

(५८) * २०२४६ श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात नर्सिंग होम आणि खाजगी क्लिनिकना परवानगी देतेवेळी "बायो मेडिकल वेस्टेज" चा खर्च पुणे महापालिकेकडून केला जात असला तरी अद्यापही महापालिका क्षेत्रात सुमारे २५०० ते ३००० इतक्या क्लिनिकची नोंद झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार याप्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) पुणे महानगरपालिका हद्दीतील खाजगी हॉस्पिटल/नर्सिंग होममध्ये तयार होणाऱ्या जैव वैद्यकिय कचऱ्याची जैववैद्यकिय कचरा (व्यवस्थापन व हताळणी) नियम २००० नुसार विल्हेवाट लावणेत येते. सद्यःस्थितीत २७८१ खाजगी दवाखाने/क्लिनिक या सुविधेमध्ये सहभागी झाले असून, यासाठी महानगरपालिका संबंधित वैद्यकिय आस्थापनेकडून सेवा शुक्ल आकारते.

पुणे शहरातील खाजगी व्यवसायीकांकडे निर्माण होणाऱ्या जैववैद्यकिय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता महानगरपालिकेतर्फे पे अॅन्ड युज या तत्वावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

जे दवाखाने/क्लिनिक सदर सुविधेत सहभागी झालेले नाहीत अशा वैद्यकिय आस्थापनांना जैववैद्यकिय कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबतच्या उपरोक्त योजनेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित केले जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**तळोजा (ता.पनवेल, जि.रायगड) येथील नवीन डम्पींग ग्राउंड
प्रकल्पास होत असलेला विरोध**

(५९) * १९४२१ श्री.जयंत पाटील : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तळोजा (ता.पनवेल, जि.रायगड) येथील ३० एकर जमिनीवर रामको ग्रुप मुंबई बेस्ट मॅनेजमेंट कंपनीने सुरू केलेल्या नवीन डम्पींग ग्राउंडच्या विरोधात तळोजा औद्योगिक वसाहतीतून विरोध दर्शविण्यात येत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी सद्गुरू वामनबाबा महाराज प्रदुषण संघर्ष समितीतर्फे जेष्ठ किर्तनकार संतवीर ह.भ.प.बंडातात्या कराडकर, माजी विधानसभा सदस्य श्री.विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास प्रकल्पाचे काम थांबविण्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ धडक मोर्चा काढण्यात आला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

(उत्तर आले नाही.)

सामाजिक संस्थेसाठी शासकीय जागा मिळवून देण्याकरिता लाच
मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने
आरोपीस केलेली अटक

(६०) * २०८०१ श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सामाजिक संस्थेसाठी शासकीय जागा मिळवून देण्याकरिता संबंधितांकडे माजी महसूल मंत्री यांचा पी.ए. असल्याचे सांगून रुपये एक कोटी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोर श्री.गजानन लक्ष्मण पाटील (४७) याला दिनांक २० मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास अटक केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, श्री.पाटील हा मुळचा मेळ सांगावे (ता.मुक्ताईनगर, जि.जळगांव) या गावचा रहिवासी असून त्यांनी फिर्यादीकडे रुपये ३० कोटीची मागणी केली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी करून आरोपीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) आरोपी श्री.गजानन लक्ष्मण पाटील यास यासंदर्भात दिनांक १३.०५.२०१६ रोजी अटक करण्यात आली आहे.

(२) होय.

(३) व (४) या प्रकरणी फिर्यादीच्या अर्जाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ८ अन्वये दिनांक ०९.०५.२०१६ रोजी गु.र.क्र.३०/२०१६ दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

**मुंबई शहरातील फेरीवाल्यांकडील खाद्य पदार्थात
ई-कोलायचे जीवाणू आढळल्याबाबत**

(६१) * २१३७७ श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी, डॉ.पद्मजा केसकर यांनी माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान मुंबईतील सर्व विभागात फेरीवाल्यांकडील खाद्य पदार्थ, पेयजल, बर्फ इत्यादींच्या केलेल्या पहाणीत बर्फ मिश्रित पदार्थांमधून संपूर्ण मुंबईला ई-कोलाय या जीवाणूचा धोका असल्याचे जाहीर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बर्फ विक्रेते, ऊस रस विक्रेते, ज्यूस सेंटर, मिठाईची दुकाने, लस्सी, ताक विक्रेते, फास्ट फूड सेंटर, डेअरी यामध्ये वापरण्यात येणाऱ्या दुषित बर्फामुळे ई-कोलायचे जीवाणू वाढीस लागल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे खबरदारी घेण्याकरीता बर्फ मिश्रित पदार्थ टाळण्याचे आवाहन केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान ज्या ज्या ठिकाणचे नमूने दूषित आढळले त्या त्या ठिकाणच्या विक्रेत्यांविरुद्ध शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे विविध उपहारगृहे, फळांचे रस बनवणारी दुकाने, ऊसाची रसवंती गृहे, बर्फाचे गोळे विकणारी दुकाने यांपैकी दुषित बर्फ आढळलेल्या दुकानांवर कारवाई करून १२२४० किलो बर्फ नष्ट करण्यात आला.

मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३९४ अन्वये, एकूण ३१२ तपासणी अहवाल देण्यात आले असून, ९० विक्रेत्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४१५, ४१६ व ४८८ अन्वये, ५६८६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून २१७९ किलो मिठाई, ११४२३ किलो खाद्य पदार्थ, १३७२० लिटर पेय व सरबते तसेच ६९२० किलो नासलेली फळे व भाजीपाला महापालिकेमार्फत नष्ट करण्यात आला.

अन्न सुरक्षा व मानके नियम व नियमन २०११ नुसार बर्फ उत्पादकांवर कारवाई करण्याची बाब महानगरपालिकेमार्फत आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील ११ बर्फ कारखान्यांपैकी अयोग्य नमुना आढळलेल्या ६ कारखानदांरावर खटले दाखल करण्यात आले असून, १ कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

विविध उपहारगृहे, फळांचे रस बनवणारी दुकाने, उसाची रसवंती गृहे, बर्फाचे गोळे विकणारी दुकाने इत्यादी आस्थापनांची नियमितपणे तपासणी करण्यात येत असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.